

जिल्हा परिषदांकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक)
संवर्गातील अधिकाऱ्यांचे राज्य शासनाच्या कृषि
विभागात कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब
(कनिष्ठ) (राजपत्रित) या पदावर समावेशन.

महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन आदेश क्रमांक: कृषिआ १४१८/प्र.क्र.४१०/१६अ
मंत्रालय विस्तार इमारत,
मंत्रालय, मुंबई - ३२.
तारीख : ११ जानेवारी, २०२१

- वाचा:-** १) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग क्र.संकीर्ण-५०१६/प्र.क्र.३९८/आस्था-८, दि.११.१०.२०१८
२) शासन निर्णय समक्रमांक दि.९ जानेवारी, २०१९
३) ग्रामविकास विभागाचे पत्र क्र.जिपअ-२०१९/प्र.क्र.४५/आस्था-४, दि.०६ नोव्हेंबर, २०१९

प्रस्तावना :-

ग्रामविकास विभागाच्या उपरोक्त संदर्भाधीन दि.११.१०.२०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक) या संवर्गाचे रुपांतरण करुन राज्यशासनाकडील कृषि विभागात कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या पदनामाचा नवीन संवर्ग निर्माण करुन या संवर्गास राजपत्रित दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक) संवर्गातील सध्या कार्यरत असणारे जे अधिकारी नवीन संवर्गात म्हणजेच कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गात समाविष्ट होऊ इच्छितात, त्याबाबतची कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना कृषि विभागाने उपरोक्त दि.०९ जानेवारी, २०१९ च्या शासन निर्णयानुसार निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या संवर्गात समाविष्ट होण्यासाठी विकल्प देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती उपरोक्त संदर्भाधीन क्र.३ च्या पत्रासोबत ग्रामविकास विभागाने कृषि विभागास सादर केलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक) संवर्गातील ३८१ अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागात समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने आता, पुढील निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक) संवर्गात एकूण ६४३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सरळसेवा कोट्यात १६३ व पदोन्नती कोट्यात ४८० पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत ५७७ पदे भरलेली आहेत. जिल्हा परिषदांकडील सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी सोबत जोडलेल्या प्रपत्र-ब मधील ३८१ अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब

(कनिष्ठ) (राजपत्रित) या संवर्गात समाविष्ट होण्यासाठी विकल्प दिलेला आहे. त्यानुसार या शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र-ब मधील ३८१ अधिकाऱ्यांचे समावेशन राज्य शासनाच्या कृषि विभागात करण्यात येत आहे.

२. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या सेवाविषयक बाबी यापुढे राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून हाताळण्यात येतील. या अधिकाऱ्यांना यापूर्वी ज्या प्रकरणी महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम लागू होते, त्या सर्व प्रकरणी यापुढे आवश्यकतेनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि महसुली विभागीय संवर्ग वाटप नियमावली लागू होतील.

३. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक बाबीसंदर्भातील प्रकरणे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या मार्फत शासनास सादर करावेत. कोणतेही प्रस्ताव संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी थेट शासनास सादर करू नयेत.

४. कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) या संवर्गातील मंजूर ६४३ पदे कृषि विभागाच्या सुधारित आकृतीबंधात समाविष्ट करूनच आकृतीबंध शासनास मंजुरीसाठी सादर करण्याची कार्यवाही आयुक्त (कृषि) यांनी करावी.

५. महाराष्ट्र कृषि सेवा नियम (सेवा प्रवेश नियम-२०१०) अधिसूचना दि.१५.०६.२०११ मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (कृषि) यांनी शासनास सादर करावा.

६. संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदूनामावली संदर्भात माहिती प्राप्त करून कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची सुधारित बिंदूनामावली आयुक्त (कृषि) यांनी तयार करावी व शासनमान्यतेसाठी सादर करावी. बिंदूनामावली तयार करताना जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी, गट-क (तांत्रिक) या मृत संवर्गातील सध्या कार्यरत १९६ अधिकऱ्यांचाही विचार करण्यात यावा.

७. कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांसाठी पदभरती यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात येईल. त्यासाठीचे मागणीपत्र आयुक्त (कृषि) यांनी शासनास वेळोवेळी सादर करावे. सदर पदभरती करताना महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जो अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती व मुलाखतीची पध्दत वापरण्यात येते, तीच पध्दती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वापरण्यात येईल. तथापि, महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील व कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील विज्ञापित पदे जाहिरातीत वेगवेगळी

दर्शवून सदर दोन्ही पदांसाठी स्वतंत्र उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग करेल. त्यासाठी आवश्यक असल्यास उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील.

८. कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांसाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी तयार केलेल्या विस्तार अधिकारी (कृषि) या संवर्गाच्या जेष्ठता यादीच्या आधारे आयुक्त (कृषि) यांनी विस्तार अधिकारी (कृषि) या संवर्गाची राज्यस्तरीय एकत्रित जेष्ठता सूची ठेवावी. सदर जेष्ठता सूचीच्या आधारे प्रचलित सेवाप्रवेश नियम व अनुषंगिक नियमांतील तरतुदीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करण्यात येईल.

९. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध सध्या विभागीय चौकशी/न्यायिक कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे, त्याबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षा प्रदान करण्यापूर्वी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी आयुक्त (कृषि) यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत. तसेच ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी/न्यायिक कार्यवाही प्रस्तावित आहे, त्यांना दोषारोपपत्र बजावणे व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठीचे प्रस्तावही मान्यतेसाठी/तपासणीसाठी आयुक्त (कृषि) यांचेकडे सादर करावेत. प्राप्त प्रकरणांवर आयुक्त (कृषि) यांनी प्रकरणपरतचे त्यांचेस्तरावर निर्णय/मान्यता द्यावी किंवा आवश्यकतेनुसार शासनास (विभागाच्या ५-अ कार्यासनाकडे) प्रस्ताव सादर करावा.

१०. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक व मुदतपूर्व बदल्यांबाबतची कार्यवाही आयुक्त (कृषि) यांनी महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांप्रमाणेच करावी. (उदा.बदलीपात्र यादी प्रसिध्द करणे, समुपदेशन प्रक्रिया तसेच नागरी सेवा मंडळाची बैठक व शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे इ.)

११. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची एकत्रित जेष्ठतासूची दि.०१ जानेवारी, २०२० पासून संबंधित मुख्य कायकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून प्राप्त माहितीनुसार आयुक्त (कृषि) यांनी तयार करावी व प्रसिध्दीसाठी शासनास सादर करण्यात यावी.

१२. प्रपत्र-ब मधील ३८१ कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती प्रकरणांबाबतही महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांप्रमाणेच प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार कार्यवाही आयुक्त (कृषि) यांनी करावी.

१३. महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या ज्या सेवाविषयक बाबी सद्यस्थितीत आयुक्त (कृषि) यांचेस्तरावर निकाली काढल्या जातात, त्या सर्व सेवा कृषि अधिकारी (जिल्हा परिषद)

गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बाबतीत आयुक्त (कृषि) यांचे स्तरावर निकाली काढण्यात याव्यात. (उदा.रजा, वैद्यकीय देयके)

१४. कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांनी त्यांची सेवाविषयक बाबींसंदर्भातील निवेदने व पत्रव्यवहार संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत आयुक्त (कृषि) व शासनास सादर करावेत. कोणत्याही परिस्थितीत शासनास थेट निवेदन सादर करू नये.

१५. या शासन निर्णयात नमूद नसलेल्या अन्य सेवाविषयक बाबींसंदर्भात महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांप्रमाणेच कार्यवाही आयुक्त (कृषि) यांनी संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त करून करावी.

१६. ग्रामविकास विभागाने संदर्भाधीन क्र.३ येथील दि.०६ नोव्हेंबर, २०१९ रोजीच्या पत्रान्वये माहिती कृषि विभागास पाठविली आहे. तथापि, याबाबतचे आदेश अंतीम न झाल्यामुळे जिल्हा परिषदेकडील कृषि अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदाच्या सेवाविषयक बाबी या प्रचलित सेवा नियमानुसार ग्रामविकास विभागाकडूनच हाताळण्यात येत आहेत. त्यामुळे दि.०६.११.२०१९ ते या आदेशाच्या दिनांकापर्यंत विस्तार अधिकारी (कृषि) या पदावरून कृषि अधिकारी गट-क (तांत्रिक) या पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे कृषि विभागात समावेशनासाठी विकल्प घेऊन ग्रामविकास विभागाने १५ दिवसांच्या कालावधीत या विभागास पाठवावे.

१७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०११११६३७१४८६०१असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.सं.धपाटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल महोदयांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

५. मा.राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव (ग्रामविकास), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई
९. सचिव (कृषि) यांचे स्विय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सर्व विभागीय आयुक्त
१२. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) ½, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१५. उप सचिव (आस्थापना) यांचे स्विय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे / संचालक, महाराष्ट्र बिज प्रमाणिकरण यंत्रणा, अकोला
१७. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१८. संचालक, डॉ. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), बाणेर रोड, पुणे
१९. संचालक, वनामती, नागपूर
२०. कृषि सह संचालक (आस्थापना) कृषि आयुक्तालय, पुणे
२१. सर्व विभागीय कृषि सह संचालक
२२. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२४. अवर सचिव (कार्यासन १५-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
२५. कक्ष अधिकारी (कार्यासन ५-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
२६. सर्व संबधित अधिकारी
२७. निवडनस्ती (१६-अ)

**कृषी अधिकारी गट-क (तांत्रिक) संवर्गातून कृषि अधिकारी (जिल्हा परिषद) गट-ब (कनिष्ठ) राजपत्रित या पदावर कायमस्वरूपी
वर्ग होणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती (राज्यस्तरीय) (ज्येष्ठतेनुसार)**

प्रपत्र-ब (राज्य शासनाकडे वर्ग होण्यास विकल्प देणारे अधिकारी)

अ. क्र.	अधिकार्याचे नाव	जिल्हा परिषद	सेवार्थ आयडी	सेवेत दाखल दिनांक व मूळ पद	जन्मतारीख	सेवेत दाखल होण्याचा मार्ग सरळसेवा/ पदोन्नती	मुळ जात/प्रवर्ग	निवडीचा / पदोन्नती प्रवर्ग	जात वैधता आहे/ नाही	सध्याच्या पदावर पदोन्नतीचा/ सरळसेवेचा दिनांक	सध्याच्या मुख्यालयी कार्यरत कधीपासून	विभागीय चौकशी (प्रस्तावित / प्रलंबित) सद्यस्थिती
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
१.	श्री.राजेंद्र वि.कणसे	रत्नागिरी	02ZPERVKM6201	०१.०४.१९८७ कृषि अधि.	०१.०६.१९६२	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ०१.०४.१९८७	२२.०४.२०१५	नाही
२.	श्री.पी.एस. शेळके	वाशिम	02ZPEPSSM6402	२४.०४.१९९१ कृषि अधि.	२५.०४.१९६४	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा २४.०४.१९९१	२६.०६.२०११	नाही
३.	श्री.ओमेंद्र कि.पटेल	गोंदिया	02ZPEAKPM6101	०१.०२.१९९२ कृषि अधि.	३०.१२.१९६१	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०१.०२.१९९२	१३.११.२००३	नाही
४.	श्री.लक्ष्मीकांत व्यं.सरोदे	नागपूर	02ZPELVSM6501	३०.०९.१९९२ कृषि अधि.	१५.१०.१९६५	सरळसेवा	इमाव	खुला	लागू नाही	सरळसेवा ३०.०९.१९९२	०६.०६.२०१८	नाही
५.	श्री.हिरामण मं.पोहनकर	गोंदिया	02ZPEHMPM6201	३०.११.१९८९ विस्तार अधि.	२२.०९.१९६२	पदोन्नती	भजब	भजब	आहे	पदोन्नती २२.१२.१९९३	०२.०६.२०१५	नाही

६.	श्री.सुरेश न.औंधकर	अमरावती	02ZPESNAM6302	३०.०३.१९९८ कृषि अधि.	१२.०८.१९६३	सरळसेवा	भजब	भजब	आहे	सरळसेवा ३०.०३.१९९८	२१.०७.२०१५	नाही
७.	श्री.सुरेश जं.तिजारे	अकोला	02ZPESJTM6701	०३.१०.१९९८ कृषि अधि.	०९.०७.१९६७	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०३.१०.१९९८	०६.०६.२०११	नाही
८.	श्री.मिलिंद सु.कुंभारे	रायगड	02ZPEMSKM7501	२७.०२.१९९९ कृषि अधि.	०७.०३.१९७५	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा २७.०२.१९९९	०१.०६.२०१५	नाही
९.	श्री.तुषार ह.तांदळे	पुणे	02ZPETHTM6701	११.०५.१९९९ कृषि अधि.	०२.०९.१९६७	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ११.०५.१९९९	२६.०६.२०१२	नाही
१०.	श्री.संजय म.वानखडे	यवतमाळ	02ZPESMWM6702	१९.०४.२००० कृषि अधि.	२७.०१.१९६९	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १९.०४.२०००	१०.१०.२०१३	नाही
११.	श्री.बापू रो.राऊत	उस्मानाबाद	02ZPEBRRM6808	१२.११.१९९४ विस्तार अधि	१८.०८.१९६८	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०२.११.२०००	२२.०६.२०१२	नाही
१२.	श्री.संजयकुमार चं.व्यास	औरंगाबाद	02ZPESCVM6701	२४.०७.१९९२ विस्तार अधि.	१०.०७.१९६७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २७.०७.२००१	०३.१०.२००७	नाही
१३.	श्री.सुनिल दा.बागुल	नाशिक	02ZPESDBM7603	०३.०४.२००३ कृषि अधि.	२५.१२.१९७६	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा ०३.०४.२००३	१७.०७.२००९	नाही
१४.	श्री.मुरलीधर तु.सुडे	नांदेड	02ZPEMTSM7002	०४.०४.२००३ कृषि अधि.	०४.०५.१९७०	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा ०४.०४.२००३	२८.०८.२०१३	नाही
१५.	श्री.लक्ष्मण कों.खांडरे	अमरावती	02ZPELKKM7202	२१.०५.१९९९ विस्तार अधि.	०१.०३.१९७२	पदोन्नती	भजड	भजड	आहे	पदोन्नती ३०.०६.२००३	१७.०७.२०१८	नाही

१६.	श्री.अनिल तु.राठोड	अकोला	02ZPEATRM7501	२२.०७.२००३ कृषि अधि.	०१.०४.१९७५	सरळसेवा	विजाअ	विजाअ	आहे	सरळसेवा २२.०७.२००३	०२.०५.२०११	नाही
१७.	श्री.सुदाम का.पवार	नागपूर	02ZPESKPM6404	०७.११.१९९६ विस्तार अधि	०१.०७.१९६४	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती २९.०९.२००३	१५.०१.२०१४	नाही
१८.	श्री.शंकर पां.बलशेटवार	परभणी	02ZPEBSPM7101	१८.०३.१९९६ विस्तार अधि.	१३.०५.१९७१	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ३१.१०.२००३	१५.०५.२०१५	नाही
१९.	श्री.भूजंग मा.खेडकर	बीड	02ZPEBMKM6902	२५.०२.१९९४ विस्तार अधि.	३०.०५.१९६९	पदोन्नती	भज ड	खूला	आहे	पदोन्नती ३०.१२.२००३	२५.०७.२०११	नाही
२०.	श्री.महादेव व.कुंभार	लातूर	02ZPEMVKM6701	१८.०२.१९९२ विस्तार अधि.	१४.०५.१९६७	पदोन्नती	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ०१.०४.२००४	२८.०९.२०१६	नाही
२१.	श्री.मोतीराम सो.वळवी	नंदूरबार	02ZPEMSVM6601	०१.०१.१९९७ विस्तार अधि.	०१.०६.१९६६	पदोन्नती	अनु.जमाती	खुला	आहे	पदोन्नती ०५.०६.२००४	२२.०७.२०१८	प्रलंबित
२२.	श्री.संभाजी ह.कराळे	नांदेड	02ZPESHKM6301	०५.०४.१९९० ग्रा.वि.अधि.	२९.०४.१९६३	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १३.०८.२००४	१९.०८.२००४	नाही
२३.	श्री.संजय शे.माने	लातूर	02ZPEMSSM6503	२५.११.१९९३ विस्तार अधि.	३०.०३.१९६५	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०९.१२.२००४	०१.०१.२०१६	प्रलंबित
२४.	श्री.शेख मुशीर अ.शे.महमंद	परभणी	02ZPESMAM6906	२३.११.१९९३ विस्तार अधि.	२५.०१.१९६९	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०२.२००५	१८.०५.२०१५	नाही
२५.	श्री.संजय नि.मुसने	औरंगाबाद	02ZPESNMM6902	१५.०३.१९९४ विस्तार अधि.	०६.०५.१९६९	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०२.२००५	१८.०५.२०१५	नाही

२६.	श्री.विकास शां.पाटील	औरंगाबाद	02ZPEVSPM7002	१५.०३.१९९४ विस्तार अधि.	२५.०६.१९७०	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०२.२००५	०१.०५.२००८	नाही
२७.	श्री.सिध्देश्वर गं.हजारे	बीड	02ZPESGHM7401	१७.११.१९९९ विस्तार अधि.	०३.०५.१९७४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २४.०३.२००५	०२.१२.२०१७	नाही
२८.	श्री.गोपाळ अ.अर्बट	वर्धा	02ZPEGAAM6601	२०.०४.१९९१ विस्तार अधि.	१४.०३.१९६६	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २१.०४.२००५	२७.०५.२०१५	नाही
२९.	श्री.नितीन ना.जोशी	वाशिम	02ZPENNJM6801	०७.०९.१९९२ विस्तार अधि.	२८.०६.१९६८	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २१.०४.२००५	१६.०५.२०१७	प्रलंबित
३०.	श्री. प्रकाश खं.आव्हाड	नाशिक	02ZPEPKAM6701	२५.०१.१९९० ग्रामविकास अधि.	११.०३.१९६४	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०९.०९.२००५	०१.०६.२२०१३	नाही
३१.	श्री.विजय ह.चौधरी	नाशिक	02ZPEVHCM7001	०१.०४.१९९६ विस्तार अधि.	२१.०६.१९७०	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०९.०९.२००५	१०.०६.२०१३	प्रलंबित
३२.	श्री.भास्कर पं.जाधव	नाशिक	02ZPEBPJM7201	२२.०३.१९९६ विस्तार अधि.	०१.०१.१९७२	सरळसेवा	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ०९.०९.२००५	०१.०६.२०११	नाही
३३.	श्री.नंदकिशोर रा.आहेर	नाशिक	02ZPENRAM6701	३०.०३.१९९६ विस्तार अधि.	३०.०३.१९६७	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १२.०९.२००५	०१.०६.२०१३	प्रलंबित
३४.	श्री.सुनिल ज्ञा.कारडवार	चंद्रपूर	02ZPESKDM7301	१३.०७.१९९८ विस्तार अधि.	१२.१२.१९७३	पदोन्नती	भजब	भज ब	आहे	पदोन्नती २०.०९.२००५	०९.१०.२०१८	नाही
३५.	श्री.प्रदीपकुमार गो.टिंगरे	नागपूर	02ZPEPGTM6501	२६.१२.१९४४ विस्तार अधि.	०९.०१.१९६५	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २९.१०.२००५	११.०७.२०११	नाही

३६.	श्री.महेश द.नारायणकर	सोलापूर	02ZPEMDNM7301	विस्तार अधि.	०१.०६.१९७३	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ३०.११.२००५	०१.०६.२०१६	नाही
३७.	श्री.बाळकृष्ण वि.काप	रायगड	02ZPEBVKM6601	२३.०४.१९९३ विस्तार अधि.	०१.०३.१९६६	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ०९.१२.२००५	०१.०६.२०१५	नाही
३८.	श्री.चंद्रशेखर ओ.चरडे	गोंदिया	02ZPECOCM6101	२८.०६.१९९४ विस्तार अधि.	१३.०३.१९६१	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १६.१२.२००५	२०.०७.२०१२	नाही
३९.	श्री.अनुप रा.शुक्ला	गोंदिया	02ZPEARSM6203	२५.०१.१९८५ ग्रा.वि.अधि.	१३.०६.१९६२	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १६.१२.२००५	१३.०६.२०१३	नाही
४०.	श्री.गजेंद्र म.रांहगडाले	गोंदिया	02ZPEGMRM6302	२१.०१.१९९१ विस्तार अधि	०५.०८.१९६३	पदोन्नती	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती १६.१२.२००५	२३.०६.२०१६	नाही
४१.	श्री.गणेश वा. लोखंडे	बुलढाणा	02ZPEGWLM6501	०३.०१.१९९४ विस्तार अधि.	२२.०५.१९६७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १९.१२.२००५	०२.०१.२०१८	प्रलंबित
४२.	श्री.गजानन रा.राऊत	अमरावती	02ZPEGRRM6901	१७.०१.१९९४ कृषि अधि.	११.०९.१९६९	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १९.१२.२००५	०६.०४.२०१७	नाही
४३.	श्री.धनंजय पु.अग्निहोत्री	जालना	02ZPEDPAM6101	१६.१०.१९९२ विस्तार अधि.	१५.०७.१९६१	पदोन्नती	खुला	खुला	आहे	पदोन्नती २६.१२.२००५	०१.०९.२०१८	नाही
४४.	श्री.गजानन मो.ढवस	चंद्रपूर	02ZPEGMDM6601	१३.०७.१९९८ विस्तार अधि.	०२.०५.१९६६	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ३१.१२.२००५	०४.०६.२०१६	नाही
४५.	श्री.जयंत शं.धात्रक	चंद्रपूर	02ZPEJSDM7101	१३.०७.१९९८ विस्तार अधि.	२६.१०.१९७१	पदोन्नती	विजा अ	भज ड	आहे	पदोन्नती ३१.१२.२००५	१६.०५.२०१६	नाही

४६.	श्री.बालाप्रसाद शं.बंदेल	हिंगोली	02ZPEBSBM6902	१३.०१.१९९७ विस्तार अधि.	२०.०५.१९६९	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २८.०३.२००६	२८.०३.२००६	नाही
४७.	श्री.रामकृष्ण अ.पाटील	औरंगाबाद	02ZPERAPM6802	१६.०३.१९९४ विस्तार अधि.	०१.०९.१९६८	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०४.०४.२००६	३१.१०.२०११	नाही
४८.	श्री.अजय पु.गवळी	औरंगाबाद	02ZPEAPGM6901	२५.११.१९९९ विस्तार अधि.	३१.१२.१९६९	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०४.०४.२००६	०१.०६.२०१३	नाही
४९.	श्री.संजय र.कानेकर	गडचिरोली	02ZPESRKM6603	२७.०३.१९९७ विस्तार अधि.	१९.११.१९६६	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०२.०५.२००६	०१.०६.२००६	नाही
५०.	श्री.ए.बी.काळे	सातारा	02ZPEABKM7101	१९.०२.१९९६ विस्तार अधि	२४.११.१९७१	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०६.२००६	०६.०८.२००९	नाही
५१.	श्री.गंगाधर रा.कदम	अहमदनगर	02ZPEGRKM6202	२४.०१.१९९० विस्तार अधि.	०७.०१.१९६२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०१.०७.२००६	२५.०६.२०१२	नाही
५२.	श्री.राजुसिंग पु.राठोड	यवतमाळ	02ZPERPRM6602	२८.०३.१९९९ विस्तार अधि.	०६.०६.१९६६	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती ०६.०७.२००६	०६.०७.२००६	नाही
५३.	श्री.प्रमोद शि.बागडे	यवतमाळ	02ZPEPSBM6704	०१.०१.१९९४ विस्तार अधि.	२५.०५.१९६७	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०६.०७.२००६	१८.१०.२०१२	प्रलंबित
५४.	श्री.शरद श्री.इखे	यवतमाळ	02ZPESSEM6927	३१.१२.१९९३ विस्तार अधि.	२७.११.१९६९	पदोन्नती	इमाव	इमाव	लागू नाही	पदोन्नती ०६.०७.२००६	२५.०७.२००८	नाही
५५.	श्री.नंदकुमार वि.चव्हाण	सांगली	02ZPENVCM6601	०१.०२.१९९० विस्तार अधि.	०१.०६.१९६६	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती ०८.०७.२००६	१८.०१.२०१७	प्रलंबित

५६.	श्री.विठ्ठल ल.थूल	अकोला	02ZPEVLTM7001	२८.०७.२००३ विस्तार अधि.	१०.०६.१९७०	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १२.०७.२००६	११.०७.२०१७	नाही
५७.	श्री.मंगेश व.चव्हाण	उस्मानाबाद	02ZPEMVCM7201	०३.०८.१९९८ विस्तार अधि.	२७.११.१९७२	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २७.०७.२००६	२७.०७.२००६	नाही
५८.	श्री.रवि रा.राठोड	चंद्रपुर	02ZPERRRM7501	२६.०७.२००६ कृषी अधिकारी	३०.१०.१९७५	सरळसेवा	विजा अ	विजा अ	आहे	सरळसेवा २७.०७.२००६	०४.११.२०१२	नाही
५९.	श्री.संजीवन जा.दराडे	उस्मानाबाद	02ZPESJDM7201	१०.०७.१९९८ विस्तार अधि.	२५.०६.१९७२	पदोन्नती	भज ड	खुला	आहे	पदोन्नती २८.०७.२००६	२८.०७.२००६	नाही
६०.	श्री.अमित वि.रणवरे	पुणे	02ZPEAVRM7501	२८.०७.२००६ विस्तार अधि.	०३.११.१९७५	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २८.०७.२००६	०७.१२.२०११	नाही
६१.	श्री.नितीन रा.उईके	चंद्रपुर	02ZPENRUM7901	२७.०७.२००६ कृषी अधि.	२०.११.१९७९	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा २८.०७.२००६	२८.०७.२००६	नाही
६२.	श्रीम.सोनाली न.चव्हाण	यवतमाळ	02ZPESNCF9501	२७.०७.२००६ कृषि अधि.	१२.०७.१९७५	सरळसेवा	विजाअ	विजाअ	आहे	सरळसेवा २९.०७.२००६	०२.१२.२०१३	नाही
६३.	श्री.सतिशचंद्र भा.देशमुख	लातूर	02ZPEDSBM7801	२९.०७.२००६ कृषी अधि.	२९.०३.१९७८	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २९.०७.२००६	०१.०१.२०१६	नाही
६४.	श्रीम. संध्या पं.मोकदम	नागपूर	02ZPESPMF7204	०५.०८.२००६ कृषी अधि.	२४.०४.१९७२	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा ०५.०८.२००६	३१.०५.२०१६	नाही
६५.	श्रीम.शुभांगी सं. कामडी	नागपूर	02ZPESKSM8201	०५.०८.२००६ कृषी अधि.	०१.०१.१९८२	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ०५.०८.२००६	२२.०४.२०१५	नाही

६६.	श्री.अविनाश अ.अंबुरे	उस्मानाबाद	02ZPEAAAM8001	१४.०८.२००६ कृषी अधि.	१५.०६.१९८०	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा १४.०८.२००६	१४.०८.२००६	नाही
६७.	श्री.विदेश वि.अंधारी	उस्मानाबाद	02ZPEVVAM8101	२२.०८.२००६ कृषी अधि.	३०.०८.१९८१	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा २२.०८.२००६	२२.०८.२००६	नाही
६८.	श्री.सुभाष मा.माळी	सोलापूर	02ZPESMMM6303	विस्तार अधि.	०७.०५.१९६३	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २८.०८.२००६	०६.०४.२०१८	प्रलंबित
६९.	श्री.दिगंबर सं.मकासरे	वाशिम	02ZPEDSMM6602	१८.१२.१९९३ विस्तार अधि.	०७.०६.१९६६	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १८.०९.२००६	२२.१२.२०१७	प्रलंबित
७०.	श्री.गणेश ब.बादाडे	बीड	02ZPEGBBM7401	२७.०९.२००६ कृषी अधि.	२७.०१.१९७४	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २७.०९.२००६	२६.०६.२०१२	नाही
७१.	श्री.लतीफ क.शेख	कोल्हापूर	02ZPELKSM6401	२६.०८.१९९३ विस्तार अधि.	२६.०४.१९६४	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २८.०९.२००६	२८.०९.२००६	नाही
७२.	श्री.किशोर शा.चौधरी	चंद्रपूर	02ZPEKSCM7001	३०.०६.२००३ विस्तार अधि.	२२.०९.१९७०	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ०२.११.२००६	१५.०६.२०१३	नाही
७३.	श्री.सुधाकर वा.कराड	जालना	02ZPESVKM7402	०१.०४.१९९९ विस्तार अधि.	०१.०६.१९७४	पदोन्नती	भज ड	भज ड	आहे	पदोन्नती २७.११.२००६	१२.०८.२०१४	नाही
७४.	श्री.चंद्रकांत शं.खाडे	रायगड	02ZPECSKM87301	२९.०६.२००१ विस्तार अधि.	०४.०६.१९७३	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	लागू नाही	पदोन्नती १४.१२.२००६	२२.०५.२०१७	नाही
७५.	श्री.युवराज श्री.जंगले	यवतमाळ	02ZPEYSJM7502	१०.०१.२००७ कृषि अधि.	०१.०७.१९७५	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा १०.०१.२००७	०९.०७.२०१३	प्रलंबित

७६.	श्री.मुरलीधर तु.राजे	नांदेड	02ZPEMTRM7501	०३.०४.२००३ विस्तार अधि.	०१.०६.१९७५	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २३.०१.२००७	०३.०२.२०१४	नाही
७७.	श्री.सुनिल सि.इढोळे	नांदेड	02ZPESSIM7601	०४.०४.२००३ विस्तार अधि.	०७.११.१९७६	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २३.०१.२००७	१६.०५.२०१७	नाही
७८.	श्री.रुस्तम तु.बोनगे	जालना	02ZPERTBM7501	२९.०१.२००७ कृषी अधि.	०१.०१.१९७५	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २९.०१.२००७	०१.०६.२०१७	नाही
७९.	श्री.श्रीनिवास लि.बोरावार	गडचिरोली	02ZPESLBM6201	२३.१०.१९८६ विस्तार अधि.	१८.०३.१९६२	पदोन्नती	खुला	खुला	आहे	पदोन्नती ०८.०५.२००७	०१.०६.२०१६	नाही
८०.	श्री.सुशिल व.आडे	चंद्रपूर	02ZPESVAM7402	३०.०६.२००३ विस्तार अधि.	२०.११.१९७४	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती २२.०४.२००७	०८.०६.२०१७	नाही
८१.	श्री.विजय अ.चौधरी	गडचिरोली	02ZPEVACM6401	२८.११.१९९४ विस्तार अधि.	१०.०१.१९६४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०८.०५.२००७	०६.०१.२०१७	नाही
८२.	श्री.प्रदिप झि.तुमसरे	गडचिरोली	02ZPEPZTM6801	२८.११.१९९४ विस्तार अधि.	०७.०३.१९६८	पदोन्नती	भजब	भजब	आहे	पदोन्नती ०८.०५.२००७	०१.०६.२०१३	नाही
८३.	श्रीम.शालिनी उ.वानखेडे	अमरावती	02ZPESUWF6701	१९.१०.१९९५ विस्तार अधि.	१०.१२.१९६७	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ११.०५.२००७	०५.०७.२०१८	नाही
८४.	श्री.सिध्दार्थ न.गजभिये	नागपूर	02ZPESNGM6806	०७.११.१९९६ विस्तार अधि.	०६.०१.१९६८	पदोन्नती	अनु.जाती	खुला	लागू नाही	पदोन्नती १४.०५.२००७	०३.०६.२०१५	नाही
८५.	श्री.भारत द.कदम	सोलापूर	02ZPEBDKM6902	विस्तार अधि.	१५.०८.१९६९	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २३.०५.२००७	०१.०६.२०१८	नाही

८६.	श्री.दिपक सि.देशमुख	कोल्हापूर	02ZPEDSDM7001	२३.०५.२००७ विस्तार अधि.	२५.१२.१९७०	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २३.०५.२००७	०१.०६.२०१८	नाही
८७.	श्री.उध्दव ना.सानप	बीड	02ZPEUNSM7501	०४.११.१९९९	३१.०३.१९७५	पदोन्नती	भज ड	खुला	आहे	पदोन्नती २४.०५.२००७	०१.०६.२०१८	नाही
८८.	श्री.सतीश दे.बनसोडे	बीड	02ZPESDBM7502	३०.१२.२००३ विस्तार अधि.	०१.०९.१९७५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २४.०५.२००७	०१.०६.२०१८	नाही
८९.	श्री.शंकर न.मिरगणे	सोलापूर	02ZPESNMM7505	विस्तार अधि.	०१.०१.१९७५	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०८.०६.२००७	०६.०६.२०१६	प्रलंबित
९०.	श्री.लक्ष्मण आ.शिंदे	जालना	02ZPELASMM6701	०४.११.१९९९ विस्तार अधि.	१२.०५.१९६७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ११.०६.२००७	१२.०६.२००८	नाही
९१.	श्री.राजेंद्र आ.काळे	पुणे	02ZPERAKM6601	०७.०८.१९९२ विस्तार अधि.	०१.०८.१९६६	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १५.०६.२००७	१५.०६.२००७	नाही
९२.	श्री.राजेंद्र अ.घोंगडे	यवतमाळ	02ZPERAGM6401	२०.०९.१९९४ विस्तार अधि.	०१.०७.१९६४	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २०.०७.२००७	२६.०७.२००७	नाही
९३.	श्री.सुरेंद्र दि.ढोले	यवतमाळ	02ZPESSDM6901	०८.०६.१९९३ विस्तार अधि.	२४.१०.१९६९	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २०.०७.२००७	२७.०५.२०१६	प्रलंबित
९४.	श्री.किशोर शि.अंबरकर	यवतमाळ	02ZPEKSAM7002	१६.११.१९९४ विस्तार अधि.	३०.०६.१९७०	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २०.०७.२००७	२०.०७.२००९	प्रलंबित
९५.	श्री.जगदिश कृ. बेन्डे	यवतमाळ	02ZPJKBM7001	२४.१२.१९९२ विस्तार अधि.	३१.०७.१९७०	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २०.०७.२००७	०७.०६.२०१६	प्रलंबित

९६.	श्री.सुरेश गु.चव्हाण	यवतमाळ	02ZPESGCM7003	१०.०१.२००० विस्तार अधि.	०५.१०.१९७०	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती २०.०७.२००७	२२.०५.२०१७	प्रलंबित
९७.	श्री.संजय अ.पवार	यवतमाळ	02ZPESAPM7104	१८.०६.१९९८ विस्तार अधि.	२२.०२.१९७१	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २०.०७.२००७	२२.०८.२०१६	नाही
९८.	श्री.शिवाजी प्र.सरनार्क	नागपूर	02ZPESPSM6906	१९.०७.१९९७ विस्तार अधि.	२१.०६.१९६९	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ३०.०८.२००७	२५.०४.२०१६	नाही
९९.	श्री.पुंडलिक शा.देशमुख	वाशिम	02ZPEPSDM6602	१४.०९.१९९३ विस्तार अधि.	२३.०३.१९६६	पदोन्नती	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ३१.०८.२००७	३०.०६.२०१२	नाही
१००.	श्री.राजकुमार कु.आडगोकार	अमरावती	02ZPERTAM6601	१४.०९.१९९२ विस्तार अधि.	०५.०७.१९६६	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २५.०९.२००७	१६.०७.२०१८	नाही
१०१.	श्री.सुदर्शन रा.मामीडवार	औरंगाबाद	02ZPESRMM8002	०३.१०.२००७ कृषि अधि.	०२.०८.१९८०	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ०३.१०.२००७	०१.०६.२०१८	नाही
१०२.	श्री.रोशन ल.गुलाले	यवतमाळ	02ZPERLGM8301	०१.१०.२००७ कृषि अधि.	०३.१२.१९८३	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ०३.१०.२००७	१३.०५.२०१९	प्रलंबित
१०३.	श्री.श्रीराम सा.देशमुख	अमरावती	02ZPESSDM8603	३०.१०.२००७ कृषि अधि.	०६.०१.१९८६	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ३०.१०.२००७	२३.०८.२०१३	नाही
१०४.	श्री.यशवंत लिं.जाधव	लातूर	02ZPEYUM7301	१३.०७.२००७ कृषि अधि.	२२.१२.१९७३	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा १३.०७.२००७	०१.०१.२००७	नाही
१०५.	श्री.राजेशकुमा र श्री.चौधरी	धुळे	02ZPERSCM7102	०१.११.२००७ कृषि अधि.	१३.१२.१९७१	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ०१.११.२००७	२०.०५.२०१४	नाही

१०६.	श्री. शिरिषकुमार ये.कोकणी	नंदूरबार	02ZPESYKM6701	०१.०१.१९९७ विस्तार अधि.	०१.०६.१९६७	पदोन्नती	अनु.जमाती	खुला	आहे	पदोन्नती ०६.१२.२००७	०२.०६.२०१४	नाही
१०७.	श्री.चंद्रकांत श.देशमुख	नागपूर	02ZPECSDM6701	१३.११.१९९७ विस्तार अधि.	१९.०८.१९६७	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.०२.२००८	२४.०८.२०१०	नाही
१०८.	श्री.भरत शा.मोरे	जळगाव	02ZPEBSMM7003	२१.०५.१९९६ विस्तार अधि.	०१.०६.१९७०	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २८.०३.२००८	०१.०६.२०१५	नाही
१०९.	श्री.पंकज ल.राठोड	हिंगोली	02ZPEPLRM7601	२७.०८.२००४ विस्तार अधि.	२२.१०.१९७६	पदोन्नती	विजाअ	खुला	आहे	पदोन्नती १९.०६.२००८	०१.०२.२०१९	प्रस्तावित
११०.	श्री.विलास रा.निमजे	गोंदिया	02ZPEVRNM6601	१२.०६.१९९५ विस्तार अधि.	२१.०५.१९६६	पदोन्नती	विमाप्र	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २१.०६.२००८	१९.११.२००८	नाही
१११.	श्री.सिध्दार्थ गो.खंदारे	हिंगोली	02ZPESGKM6203	०१.०१.१९९७ विस्तार अधि.	१४.०४.१९६२	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती २५.०६.२००८	२५.०६.२००८	नाही
११२.	श्री. प्रणय रा.धोंगडे	चंद्रपूर	02ZPEPRGM8203	२३.०७.२००८ कृषी अधि.	१८.०४.१९८२	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा २३.०७.२००८	०७.०७.२०१४	नाही
११३.	श्री.अनिल वि.आदेवार	वाशिम	02ZPEAVAM7401	०५.०८.२००५ कृषी अधिकारी	१७.०४.१९७४	सरळसेवा	भजब	भज ब	आहे	सरळसेवा ०५.०८.२००८	०५.०८.२००८	नाही
११४.	श्री.गोविंद बा.दहिवडे	हिंगोली	02ZPEGBDM7501	२०.०८.२००८ कृषि अधि.	०३.०९.१९७५	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा २०.०८.२००८	२०.०८.२००८	नाही
११५.	श्री.सुरेश रु.साठे	नंदूरबार	02ZPESRSM8004	१३.०५.२००३ विस्तार अधि.	०७.०४.१९८०	पदोन्नती	भजब	खुला	आहे	पदोन्नती २९.०८.२००८	२९.०८.२००८	नाही

११६.	श्री.राजरत्न प्र.गायकवाड	जालना	02ZPERPGM7503	०९.०९.२००८ कृषि अधि.	३०.०६.१९७५	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०९.०९.२००८	०९.०९.२००८	नाही
११७.	श्री.लक्ष्मण के.लखमोड	यवतमाळ	02ZPELKLM7901	०१.०९.२००८ कृषि अधि.	२७.०७.१९७९	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा ०१.१०.२००८	०१.१०.२००८	नाही
११८.	श्री.शंकर कि.राठोड	यवतमाळ	02ZPESKRM6802	०१.१०.२००० विस्तार अधि.	०३.०७.१९६८	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती १५.११.२००८	१७.११.२०१५	नाही
११९.	श्री. जयंत कि.साळवे	अहमदनगर	02ZPEJKSM7701	१८.११.२००८ कृषि अधि	०१.०५.१९७७	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा १८.११.२००८	०१.०६.२०१५	नाही
१२०.	श्रीम.रेजा गं.बोडके	जालना	02ZPERGBF7201	२०.०५.१९९९	११.१०.१९७२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २०.१२.२००८	०१.०७.२००९	नाही
१२१.	श्री.शिवाजी बा.वावधने	जालना	02ZPESBWM7804	३०.०५.२००३ विस्तार अधि.	०४.०५.१९७८	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २३.१२.२००८	२३.१२.२००८	नाही
१२२.	श्री.गुलाब अ. राठोड	वाशिम	02ZPEGARM6402	१४.०१.१९९३ विस्तार अधि.	०३.०५.१९६४	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती ०३.०१.२००९	०४.०५.२०१८	प्रलंबित
१२३.	श्री.बाळकृष्ण ज.महिरे	नंदूरबार	02ZPEBJMM7101	०१.०१.१९९७ विस्तार अधि.	१६.०८.१९७१	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती ०३.०१.२००९	०३.०१.२००९	नाही.
१२४.	श्री.जगदिश स.बोराळे	नंदूरबार	02ZPEJSBM7001	०६.०१.१९९७ कृषि अधि.	३०.१२.१९७०	सरळसेवा	अनु.जाती	अ.जाती	आहे	सरळसेवा ०७.०१.२००९	०८.०६.२०१६	नाही
१२५.	श्री.दिलीप गो.देशमुख	अकोला	02ZPEDGDM6301	१८.०४.१९९१ विस्तार अधि.	२५.०५.१९६३	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १२.०१.२००९	१२.०१.२०१२	नाही

१२६.	श्री.रामचंद्र प्र.कांबळे	सोलापूर	02ZPERPKM7401	१६.०१.२००९ कृषी अधिकारी	१५.१०.१९७४	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा १६.०१.२००९	२९.११.२०१७	प्रलंबित
१२७.	श्रीम.दिपाली ह.शेंडे	सोलापूर	02ZPEDHSF8202	१६.०१.२००९ कृषी अधिकारी	१९.१२.१९८२	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा १६.०१.२००९	१५.०९.२००८	नाही
१२८.	श्री.प्रकाश र.खरमाळे	नंदूरबार	02ZPEPRKM8203	१९.०१.२००९ कृषि अधि.	११.०१.१९८२	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा १९.०१.२००९	१९.०१.२००९	निलंबित
१२९.	श्री.मोहन लिं.चव्हाण	बीड	02ZPEMLCM6501	२६.१२.१९८५ ग्रामसेवक	०५.०३.१९६५	पदोन्नती	विजा अ	खुला	आहे	पदोन्नती २७.०१.२००९	३१.०१.२००९	नाही
१३०.	श्री.सोहेल प.अ.स.अली	अकोला	02ZPESPAM6701	११.१०.१९९१ विस्तार अधि.	२०.०६.१९६७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २५.०६.२००९	२९.०५.२०१५	नाही
१३१.	श्री.विजय म.धात्रक	नाशिक	02ZPEVMDM7602	१९.०८.२००४ कृषी अधि.	०४.०६.१९७६	सरळसेवा	भज-ड	भज-ड	आहे	सरळसेवा १७.०७.२००९	४.०९.२०१५	प्रलंबित
१३२.	श्री.सुनिल सि.रूपनर	कोल्हापूर	02ZPESSRM7702	१३.१२.२००४ ग्रामसेवक	०३.०२.१९७७	सरळसेवा	भज क	भज क	आहे	पदोन्नती १७.०७.२००९	०७.०८.२०१४	नाही
१३३.	श्रीम.गौरी प्र.मठपती	कोल्हापूर	02ZPEGPMF8501	१७.०७.२००९ कृषी अधि.	०३.०९.१९८५	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १७.०७.२००९	१७.०७.२००९	नाही
१३४.	श्री.विठ्ठल रा.जगताप	सांगली	02ZPEVRJM7501	२०.०७.२००९ कृषी अधि.	१८.०५.१९७५	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २०.०७.२००९	२०.०७.२००९	नाही
१३५.	श्री.राहुल शि.अहिरे	नाशिक	02ZPERSAM7701	२६.०६.२००३ कृषी अधि.	२६.०६.१९७७	सरळसेवा	इमाव	खुला	लागू नाही	सरळसेवा २१.०७.२००९	०१.०६.२०१४	नाही

१३६.	श्री.संदिप द.शिरसाठ	औरंगाबाद	02ZPESDSM8505	२३.०७.२००९ कृषि अधि.	३०.०६.१९८५	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	सरळसेवा २३.०७.२००९	२३.०७.२००९	नाही
१३७.	श्री.राजीव द. शिंदे	यवतमाळ	02ZPERDSM7802	०१.०८.२००९ कृषि अधि.	०३.०४.१९७८	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ०३.०८.२००९	०३.०८.२००९	प्रलंबित
१३८.	श्रीम.मनिषा र.पाटील	यवतमाळ	02ZPEMRPF8201	०१.०८.२००९ कृषि अधि.	३१.०५.१९८२	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १०.०८.२००९	२८.११.२०१६	प्रलंबित
१३९.	श्री.अभय न.कोर	धुळे	02ZPEANKM7301	१५.०७.१९९९ विस्तार अधि.	११.०६.१९७३	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ११.०८.२००९	०१.०६.२०१५	नाही
१४०.	श्री.भरत द.करचे	सातारा	02ZPEBDKM6502	०१.०९.१९९३ विस्तार अधि.	०१.०६.१९६५	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १२.८.२००९	०१.०७.२०१२	नाही
१४१.	श्री.भारत शि.बोडरे	सातारा	02ZPEBSBM7301	०७.०२.२००४ विस्तार अधि.	०१.०६.१९७३	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती १७.०८.२००९	०१.०६.२०१५	नाही
१४२.	श्री.बाबासाहेब कि.सुर्यवंशी	बीड	02ZPEBKSM6201	०२.०९.१९८५ ग्रामसेवक	२५.०५.१९६२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १८.०८.२००९	१५.०५.२००३	प्रलंबित
१४३.	श्री.चक्रधर पुं.उंद्रे	बुलढाणा	02ZPECPUM6401	०३.०१.१९९४ विस्तार अधि.	२७.०५.१९६४	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २६.०८.२००९	१३.०५.२०१३	नाही
१४४.	श्री.अनिल पं. इंगळे	बुलढाणा	02ZPEAPIM6501	०७.०५.१९९६ विस्तार अधि.	१९.१०.१९६५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २६.०८.२००९	२६.०८.२००९	नाही
१४५.	श्री.विवेक स.जोशी	बुलढाणा	02ZPEVSJM6803	२४.०१.१९९४ विस्तार अधि.	०४.०८.१९६८	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २६.०८.२००९	२६.०८.२००९	नाही

१४६.	श्री.सुभाष अं. गवई	बुलढाणा	02ZPESAGM6902	०६.०८.१९९६ विस्तार अधि.	१५.०६.१९६९	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २६.०८.२००९	२६.०८.२००९	नाही
१४७.	श्री.अशोक ब.चव्हाण	बुलढाणा	02ZPEABCM7501	०५.०५.२००३ विस्तार अधि.	०२.१२.१९७५	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती २६.०८.२००९	०१.०२.२०१६	नाही
१४८.	श्री.अरुणकुमार व्दा.मुंदडा	अकोला	02ZPEADMM7601	२६.०८.२००९ कृषि अधि.	१८.०८.१९७६	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २६.०८.२००९	०८.०६.२०१७	नाही
१४९.	श्री.यशवंत मो.माटे	चंद्रपूर	02ZPEYMMM6301	३१.१०.१९८६ ग्रामसेवक	२३.११.१९६३	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २९.०८.२००९	०७.१२.२०१६	नाही
१५०.	श्री.सुनिलकुमार का.मोकाशी	वर्धा	02ZPESKMM6202	२०.०६.१९९० ग्राम.वि.अधि.	०१.०१.१९६२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २१.१०.२००९	०८.०९.२०१७	प्रलंबित
१५१.	श्री.संजय या.बमनोटे	वर्धा	02ZPESYBM7501	२३.०४.१९९९ विस्तार अधि.	०१.०७.१९७५	पदोन्नती	भज ब	खुला	आहे	पदोन्नती २७.१०.२००९	२३.०४.२०१८	नाही
१५२.	श्री.ज्ञानेश्वर मा.शिंपी	जळगाव	02ZPEDMSM7201	१८.११.२००९ कृषि अधि.	२२.०६.१९७२	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १३.११.२००९	१८.११.२००९	नाही
१५३.	श्री.अशोक पं.काळे	उस्मानाबाद	02ZPEAPKM7401	०८.०९.२००६ विस्तार अधि.	०१.०६.१९७४	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती ३१.१२.२००९	३१.१२.२००९	नाही
१५४.	श्री.बळीराम गं.कांबळे	नांदेड	02ZPEBGKM6601	१८.१०.१९८५ ग्रामसेवक	०२.०८.१९६६	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २९.०१.२०१०	१६.०२.२०१०	नाही
१५५.	श्री.सुजीवकुमार म.फेंगाळे	अमरावती	02ZPESMFM6101	२१.०५.१९९० ग्रा.वि.अधि.	१०.११.१९६१	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ०५.०२.२०१०	०५.०२.२०१०	नाही

१५६.	श्री.किरण र.गावंडे	अमरावती	02ZPEKRG6401	२४.०२.१९९४ विस्तार अधि.	२७.०५.१९६४	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ०५.०२.२०१०	०६.०७.२०१०	नाही
१५७.	श्री.अरुण भ.मगदुम	कोल्हापूर	02ZPEABMM6902	११.०३.१९९१ विस्तार अधि.	२०.०६.१९८९	सरळसेवा	खुला	खुला	आहे	पदोन्नती ११.०२.२०१०	१९.०७.२०११	नाही
१५८.	श्री.केशरशहा प्रे.उईके	नागपूर	02ZPEKPUM6801	०४.०८.१९९४ विस्तार अधि.	२३.०७.१९६८	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती/ खुला	आहे	पदोन्नती ३१.०३.२०१०	०६.०४.२०१०	नाही
१५९.	श्री.संजय त्र्यं.चांदूरकर	अकोला	02ZPESTCM6801	०३.१२.१९९२ विस्तार अधि.	२७.०७.१९६८	पदोन्नती	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ३१.०३.२०१०	०४.०२.२०१२	नाही
१६०.	श्री.प्रदीप म.जाधव	जालना	02ZPEPMJM6501	०६.११.१९९९ विस्तार अधि.	१३.०५.१९६५	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १५.०४.२०१०	१७.०४.२०१०	नाही
१६१.	श्री.राजेश ल.तांगडे	जालना	02ZPERLTM7601	२४.०८.२००४ विस्तार अधि.	१२.०४.१९७६	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १५.०४.२०१०	०१.०९.२०१२	प्रलंबित
१६२.	श्री.किशोर मं पाटील	चंद्रबारा	02ZPEKBPM7502	०४.०७.२००३ विस्तार अधि.	११.०६.१९७५	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती १२.०५.२०१०	२३.०७.२०१८	नाही
१६३.	श्री.राहुल सु.बिरनाळे	सांगली	02ZPERSBM8502	३१.०७.२०१० कृषि अधि.	२७.०३.१९८५	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा ३१.०७.२०१०	०१.०६.२०१८	नाही
१६४.	श्री.शेख र. शे.वजीर	औरंगाबाद	02ZPESRSM6403	२९.०४.१९९३ विस्तार अधि.	०१.०६.१९६४	पदोन्नती	खुला	खुला	आहे	सरळसेवा ०१.०८.२०१०	०५.११.२०१२	नाही
१६५.	श्री.किरण ब.उदमले	सातारा	02ZPEKBUM8501	०६.०८.२०१० कृषि अधि.	१५.०८.१९८५	सरळसेवा	अनु.जाती	खुला (दिव्यांग)	आहे	सरळसेवा ०६.०८.२०१०	०१.०७.२०१४	नाही

१६६.	श्री.भरत प.कोळेकर	धुळे	02ZPEBPKM8401	०९.०८.२०१० कृषि अधि.	२१.०८.१९८४	सरळसेवा	भजक	भजक	आहे	सरळसेवा १०.०८.२०१०	१०.०८.२०१०	नाही
१६७.	श्री.श्यामसुंदर झा.घुंबरे	बीड	02ZPESDGM8001	१८.०८.२०१० कृषि अधि.	१८.०३.१९८०	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा १८.०८.२०१०	०५.११.२०१२	नाही
१६८.	श्री.सचिन का.गोरटे	नागपूर	02ZPESKGM202	०७.०१.२००४ विस्तार अधि.	२१.०५.१९८२	पदोन्नती	भज क	भजक	आहे	पदोन्नती १६.०९.२०१०	२९.०४.२०१५	नाही
१६९.	श्री.सतिश बा.देशमुख	कोल्हापूर	02ZPESBDM7204	१६.०७.१९९६ विस्तार अधि.	०६.०४.१९७२	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १६.१०.२०१०	२८.०४.२००९	नाही
१७०.	श्री.संभाजी मो.पवार	सोलापूर	02ZPESMPM7203	विस्तार अधि.	१०.०४.१९७२	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती २०.०४.२०११	०१.०६.२०१६	नाही
१७१.	श्री.कल्याण ना.कांबळे	सोलापूर	02ZPEKNKM7401	विस्तार अधि.	२०.०९.१९७४	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २०.०४.२०११	१५.०५.२०१२	नाही
१७२.	श्री.बाळासाहेब भि.बाबर	सोलापूर	02ZPEBBBM7601	विस्तार अधि.	०२.०६.१९७६	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २०.०४.२०११	०७.०३.२०१९	प्रलंबित
१७३.	श्री.संतोष ग.जाधव	कोल्हापूर	02ZPESGJM7701	२८.०२.२००६ विस्तार अधि.	२२.०३.१९७७	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	पदोन्नती १८.०६.२०११	१८.०६.२०११	नाही
१७४.	श्री.राजाराम ल.लोखंडे	सातारा	02ZPERLLM6901	१५.१२.१९८९ ग्रामसेवक	१५.०७.१९६९	पदोन्नती	विमाप्र	विमाप्र	आहे	पदोन्नती १६.०७.२०११	०१.०६.२०१८	नाही
१७५.	श्रीम.अश्विनी आ. होवाळ	सोलापूर	02ZPEAAHF8502	विस्तार अधि.	०५.०६.१९८५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २५.०८.२०११	०१.०६.२०१८	नाही

१७६.	श्री.किशोर ता.देवराज	जळगाव	02ZPEKTD8201	१०.०६.२००९ विस्तार अधि.	०१.०६.१९८२	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ११.१०.२०११	०३.११.२०१८	नाही
१७७.	श्री.रामराव मा.बेंबरे	औरंगाबाद	02ZPERMBM7203	०४.०९.२००१ विस्तार अधि.	१५.१२.१९७१	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती १५.१०.२०११	१९.१०.२०११	नाही
१७८.	श्री.दिनकर आ.जाधव	औरंगाबाद	02ZPEDAJM7201	१९.११.१९९९ विस्तार अधि	१६.०६.१९७२	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १५.१०.२०११	०१.०६.२०१८	नाही
१७९.	श्री.अशोक र.खेडकर	औरंगाबाद	02ZPEARMK7302	२४.११.१९९९ विस्तार अधि.	०२.०९.१९७३	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १५.१०.२०११	०४.०६.२००८	नाही
१८०.	श्री.सुमित सु.शिंदे	कोल्हापूर	02ZPESSSM9002	२२.११.२०११ कृषी अधि.	१४.०६.१९९०	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २२.११.२०११	२२.११.२०११	नाही
१८१.	श्री.प्रकाश ना.खोबरखेडे	अमरावती	02ZPEPNKM6602	१३.०७.१९९४ विस्तार अधि.	१०.१०.१९६६	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २४.११.२०११	१२.०७.२०१२	नाही
१८२.	श्री.मुखरू व्यं. मेश्राम	चंद्रपूर	02ZPEMVMM6201	२०.०४.१९९३ ग्रामसेवक	०६.०६.१९६२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०१.१२.२०११	२७.०१.२०१५	नाही
१८३.	श्री.गजानन पं.हटवार	चंद्रपूर	02ZPEGPHM7701	२१.०७.२००६ विस्तार अधि.	१०.०६.१९७७	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.१२.२०११	१३.०५.२०१६	नाही
१८४.	श्री.चंद्रकिशोर म.ठाकरे	चंद्रपूर	02ZPECMTM7901	२१.०७.२००६ विस्तार अधि.	२३.०६.१९७९	पदोन्नती	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ०१.१२.२०११	०९.०७.२०१८	नाही
१८५.	श्रीम.सरोज च.सहारे	चंद्रपूर	02ZPESCSF8101	२१.०७.२००६ विस्तार अधि.	०१.०९.१९८०	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती ०१.१२.२०११	०७.०६.२०१६	नाही

१८६.	श्री.सुधाकर रा.खोराटे	कोल्हापूर	02ZPESRKM7305	१९.०७.१९९९ विस्तार अधि.	०८.०७.१९७३	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २६.१२.२०११	०१.०६.२०१३	नाही
१८७.	श्री.शरद वि.शिंदे	कोल्हापूर	02ZPESVSM7505	१०.०१.२००० विस्तार अधि	०२.०६.१९७५	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २६.१२.२०११	०७.०६.२०१४	नाही
१८८.	श्री.मिलिंद अ.भोईटे	सातारा	02ZPEMABM6801	०१.०७.१९९६ विस्तार अधि.	१५.०७.१९६८	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २८.१२.२०११	०१.०२.२०१२	नाही
१८९.	श्री.रामराव वि.कडलग	अहमदनगर	02ZPERVKM6801	२४.११.१९९३ विस्तार अधि.	०३.०३.१९६८	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ३०.१२.२०११	०१.०६.२०११	नाही
१९०.	श्री.सुनिल तु.ताठे	सातारा	02ZPESTKM7201	२०.०४.१९९९ विस्तार अधि.	०४.१०.१९७२	पदोन्नती	अनु.जमात	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती ३०.१२.२०११	०१.०२.२०१८	नाही
१९१.	श्री.वाल्मिक ए.सुडके	अहमदनगर	02ZPEWESM8101	२१.०७.२००४ विस्तार अधि.	०१.०८.१९८१	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ३१.१२.२०११	३१.१२.२०११	नाही
१९२.	श्री.मिलिंद अ.चौधरी	रायगड	02ZPEMACM7001	०९.१०.१९९७ विस्तार अधि.	०१.०४.१९७०	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.०१.२०१२	२०.०७.२०१७	नाही
१९३.	श्री.संजय ल.पाटोळे	पुणे	02ZPESLPM7501	०९.०४.२००३ विस्तार अधि.	०१.०३.१९७५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०२.०१.२०१२	०२.०१.२०१२	नाही
१९४.	श्रीम.दिपाली ग.औटी	पुणे	02ZPEDAGF7701	०३.११.२००१ विस्तार अधि.	१३.०५.१९७७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०२.०१.२०१२	०२.०१.२०१२	नाही
१९५.	श्री.प्रशांत म.भोयर	वर्धा	02ZPEPMBM7201	०३.०१.२०१२ कृषी अधिकारी	०४.०३.१९७२	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ०३.०१.२०१२	०३.०१.२०१२	नाही

१९६.	श्री.बाळू बा.काळे	कोल्हापूर	02ZPEBBKM6403	१५.०७.१९९३ ग्रामसेवक	०१.०६.१९६४	सरळसेवा	धनगर	धनगर	आहे	पदोन्नती ०४.०१.२०१२	०४.०१.२०१२	नाही
१९७.	श्री.भूपाल आ.कांबळे	सातारा	02ZPEBAKM6901	०७.१०.१९९६ विस्तार अधि.	०१.०६.१९६९	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०४.०१.२०१२	०१.०६.२०१५	नाही
१९८.	श्री.नामदेव आ.कटरे	रायगड	02ZPENAKM6801	१६.१०.१९९७ विस्तार अधि.	०१.०६.१९६८	पदोन्नती	भज क	भज क	आहे	पदोन्नती ०६.०१.२०१२	०१.०५.२०१६	नाही
१९९.	श्री.बाळासाहेब दे.साळुंखे	रायगड	02ZPEBDSM6701	२८.०३.१९९३ विस्तार अधि.	०१.०७.१९६७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १०.०१.२०१२	१०.०१.२०१२	नाही
२००.	श्री.अशोक व.महामुनी	रायगड	02ZPEAVMM7401	०८.१०.१९९७ विस्तार अधि.	०१.०६.१९७४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १०.०१.२०१२	१०.०१.२०१२	नाही
२०१.	श्री.हर्षवर्धन भ.भगत	पालघर	02ZPEHBBM6201	१२.०७.१९९३ विस्तार अधि.	२५.०१.१९६२	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २३.०१.२०१२	०३.०२.२०१७	प्रलंबित
२०२.	श्री.संतोष ले.अग्रवाल	गोंदिया	02ZPESLAM6402	०३.०७.१९९० ग्रा.वि.अधि.	१५.०८.१९६४	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ३१.०१.२०१२	०८.०६.२०१५	नाही
२०३.	श्री.धनलाल बि.उईके	गोंदिया	02ZPEDBUM6501	०५.०१.१९९० ग्रामसेवक	३१.१२.१९६५	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती ०८.०२.२०१२	१७.०६.२०१७	नाही
२०४.	श्री.संदीप उ.कास्केवार	बुलढाणा	02ZPESUKM8602	२२.०२.२०१२ कृषि अधिकारी	१७.०९.१९८६	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	सरळसेवा २२.०२.२०१२	२२.०२.२०१२	नाही
२०५.	श्री.धनाजी द.थोरात	सांगली	02ZPEDDTM6601	०४.०१.१९९० विस्तार अधि.	०१.०६.१९६६	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २३.०२.२०१२	०१.०७.२०१४	नाही

२०६.	श्री.आकाराम मो.पवार	सांगली	02ZPEAMPM6602	०५.१२.१९८९ ग्राम वि.अधि	०१.०६.१९६६	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती २३.०२.२०१२	२३.०२.२०१२	नाही
२०७.	श्री.सुनिल म.वराडे	पालघर	02ZPESMWM6602	२२.०६.१९९३ विस्तार अधि.	१८.०८.१९६६	सरळसेवा	भज ड	खुला	आहे	पदोन्नती २३.०२.२०१२	२३.०२.२०१२	नाही
२०८.	श्री.अंकुश सा.जाधव	सांगली	02ZPEASJM7101	२६.११.१९९९ विस्तार अधि.	०१.०६.१९७१	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती २३.०२.२०१२	२३.०२.२०१२	नाही
२०९.	श्री.सचिन म.भोसले	सांगली	02ZPESMBM7204	१०.१२.१९९९ विस्तार अधि.	०७.०७.१९७२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २३.०२.२०१२	२३.०२.२०१२	नाही
२१०.	श्री.राजाभाऊ धों.निपसे	पालघर	02ZPERDNM6901	२१.१२.१९९४ विस्तार अधि.	०१.०६.१९६९	सरळसेवा	विमाप्र	इमाव	आहे	पदोन्नती ०१.०३.२०१२	०१.०५.२०१८	नाही
२११.	श्री.मुकुंदराव पो.पाटील	अहमदनगर	02ZPEMPPM7002	१२.०३.१९९७ विस्तार अधि.	२६.०४.१९७०	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०३.२०१२	०७.०३.२०१२	नाही.
२१२.	श्री.विश्वास गो.अधापुरे	नांदेड	02ZPEVGAM7301	२६.०८.२००४ विस्तार अधि.	१२.०६.१९७३	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १६.०३.२०१२	११.०४.२०१८	नाही
२१३.	श्री.अनिल चं.जोधळे	नांदेड	02ZPEACJM8201	०६.०८.२००८ विस्तार अधि.	१६.०६.१९८२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १६.०३.२०१२	२२.०५.२०१८	नाही
२१४.	डॉ.राहूल चिं. राऊत	नांदेड	02ZPERCRM6801	१७.०६.१९९३ ग्रामसेवक	०५.१०.१९६८	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २०.०३.२०१२	२०.०३.२०१२	नाही
२१५.	श्री.रत्नाकर मा.पाटील	नांदेड	02ZPEPRMM7703	१२.०८.२००३ विस्तार अधि.	०५.०५.१९७७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती २०.०३.२०१२	३१.०३.२०१७	नाही

२१६.	श्री.प्रकाश ना.मदने	जळगाव	02ZPEPNMM6702	११.०३.१९९१ ग्रामसेवक	०१.०६.१९६७	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती ३०.०३.२०१२	०७.०५.२०१२	नाही
२१७.	श्री.मारुती स.भालेराव	जळगाव	02ZPEMSBM6901	१३.०२.१९९७ विस्तार अधि.	१८.०८.१९६९	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ३०.०३.२०१२	०६.०९.२०१२	नाही
२१८.	श्री.मुकेश ज. वर्मा	जळगाव	02ZPEMJWM6901	१६.०५.१९९६ विस्तार अधि.	२७.१२.१९६९	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ३०.०३.२०१२	१८.०६.२००९	नाही
२१९.	श्री.देविदास म.कावरे	गडचिरोली	02ZPEDMKM6401	२७.०३.१९९७ विस्तार अधि.	१८.१०.१९६४	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ३१.०३.२०१२	०६.०१.२०१५	नाही
२२०.	श्री.सुखदेव आ.थोटे	गडचिरोली	02ZPESATM6601	२७.०३.१९९७ विस्तार अधि.	२०.०७.१९६६	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ३१.०३.२०१२	२१.०४.२०१२	नाही
२२१.	श्री.राजू दे.नगराळे	गडचिरोली	02ZPERDNM7301	३१.०३.१९९९ विस्तार अधि.	०१.०६.१९७३	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ३१.०३.२०१२	२४.११.२०१५	नाही
२२२.	श्री.प्रताप रा.कोपनर	गडचिरोली	02ZPEPRKM8503	२२.०९.२००८ विस्तार अधि.	०२.०१.१९८५	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती ३१.०३.२०१२	२२.०४.२०१२	नाही
२२३.	श्री.उस्मान धों.शेख	लातूर	02ZPEUDSM7001	१८.०८.२००६ विस्तार अधि.	०२.०६.१९७०	पदोन्नती	भज ब	भज ब	आहे	पदोन्नती ०२.०५.२०१२	०२.०५.२०१२	नाही
२२४.	श्री.पुंडलिक जी.पाटील	लातूर	02ZPEPJPM6501	१३०९.१९९४ विस्तार अधि.	०१.०२.१९६५	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०३.०५.२०१२	०४.०५.२०१२	नाही
२२५.	श्री.कैलास ल.भदाणे	नाशिक	02ZPEKLBM7401	७.०९.१९९७ विस्तार अधि.	२९.०१.१९७४	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १२.०५.२०१२	१६.०५.२०१२	नाही

२२६.	श्री.नंदकुमार रा.अहिरे	नाशिक	02ZPENRAM7301	०३.०४.२००२ विस्तार अधि.	२५.०३.१९७३	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १८.०५.२०१२	१८.०५.२०१२	नाही
२२७.	श्री.दत्तात्रय वि.तम्मलवाड	यवतमाळ	02ZPEDVTM8102	१०.०१.२००७ विस्तार अधि.	०१.०७.१९८१	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २३.०५.२०१२	२५.०५.२०१७	प्रलंबित
२२८.	श्री.सोन्याबापू कि.धनवटे	रत्नागिरी	02ZPESKDM6705	२६.०४.१९९३ विस्तार अधि.	०१.०६.१९६७	पदोन्नती	विजाअ	विजा अ	आहे	पदोन्नती ३१.०५.२०१२	१५.०१.२०१८	नाही
२२९.	श्री.भरत गे.चव्हाण	रत्नागिरी	02ZPEBGCM7001	२९.०९.१९९७ विस्तार अधि.	०१.०६.१९७०	पदोन्नती	विजाअ	खुला	आहे	पदोन्नती ३१.०५.२०१२	३१.०५.२०१२	नाही
२३०.	श्री.विलास अ.घुगे	ठाणे	02ZPEVAGM6701	११.०१.१९९५ विस्तार अधि.	०२.०६.१९६७	सरळसेवा	भज क	भजक	आहे	पदोन्नती ०१.०६.२०१२	०१.०६.२०१७	नाही
२३१.	श्री.सुरेश रा.दानवाडकर	कोल्हापूर	02ZPESRDM6604	०८.११.१९८९ ग्रामसेवक	०६.०६.१९६६	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०८.०६.२०१२	०८.०६.२०१२	नाही
२३२.	श्री.प्रशांत रा.आहेर	नाशिक	02ZPEPRAM7301	०५.१२.२००० विस्तार अधि.	२९.११.१९७३	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १२.०६.२०१२	२४.०८.२०१८	नाही
२३३.	श्री.अनिल गो.कागणे	नंदूरबार	02ZPEAGKM6701	०९.०९.१९९३ ग्रामसेवक	०१.०६.१९६७	पदोन्नती	भज-ड	भज-ड	आहे	पदोन्नती १६.०६.२०१२	०१.०६.२०१६	निलंबित
२३४.	श्रीम.गार्गी धों.स्वामी	नांदेड	02ZPEGDSF7701	०१.१०.२००३ विस्तार अधि.	१३.०६.१९७७	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २३.०६.२०१२	२३.०६.२०१२	नाही
२३५.	श्री.आण्णासो आ.बारवकर	सांगली	02ZPEAABM7401	०३.०४.२००० विस्तार अधि.	१९.०९.१९७४	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०७.०७.२०१२	०७.०७.२०१२	नाही

२३६.	श्री.कैलासकुमार सु.मकराम	सांगली	02ZPEKSMM7001	०७.०७.२०१२ कृषि अधि.	२२.०९.१९७८	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा ०७.०७.२०१२	०७.०७.२०१२	नाही
२३७.	श्री.चंद्रकांत भै.सिद्राम	गोंदिया	02ZPECBSM8101	०७.०७.२०१२ कृषि अधि.	०२.१०.१९८१	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा ०७.०७.२०१२	२०.०७.२०१२	नाही
२३८.	श्री.विनोदकुमार श्री.पांचाळ	गडचिरोली	02ZPEVSPM8206	२८.०७.२०१२ कृषि अधि.	०५.०२.१९८२	सरळसेवा	इमाव	खुला	लागू नाही	सरळसेवा २८.०७.२०१२	०२.०७.२०१५	नाही
२३९.	श्री.प्रविण वि.महाजन	जळगाव	02ZPEPVMM8201	०८.०८.२०१२ कृषि अधि.	०९.१२.१९८२	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ०७.०८.२०१२	०८.०८.२०१२	नाही
२४०.	श्री.देवेंद्र रा.ठाकूर	जळगाव	02ZPEDRTM8601	१०.०८.२०१२ कृषि अधि.	२१.१०.१९८६	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	होय	सरळसेवा ०७.०८.२०१२	१०.०८.२०१२	नाही
२४१.	श्री.प्रदिप आ.कदम	जालना	02ZPEPAKM7802	०९.०८.२००६ विस्तार अधि.	२२.०२.१९७८	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती १४.०८.२०१२	१५.०९.२०१५	नाही
२४२.	श्री.चंद्रकांत ना.वळवी	सांगली	02ZPECNVM7701	०२.०५.२००३ विस्तार अधि.	०५.०६.१९७७	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २९.०८.२०१२	२९.०८.२०१२	नाही
२४३.	श्री.सुनिल बा.खरात	रत्नागिरी	02ZPESBKM6802	१७.१२.१९९४ विस्तार अधि.	१२.०७.१९६८	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १८.०९.२०१२	१८.०९.२०१२	नाही
२४४.	श्री.संजय एल.गोखले	सातारा	02ZPESLGM6201	०९.०९.१९८५ ग्रामसेवक	२३.१२.१९६२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २१.०९.२०१२	०१.१०.२०१२	नाही
२४५.	श्री.जयंत म.शेंडे	वाशिम	02ZPEJMSM6602	०१.१०.१९९४ विस्तार अधि.	०७.०४.१९६६	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २९.०९.२०१२	२७.०५.२०१५	नाही

२४६.	श्री.रमेश पि.भद्रोड	वाशिम	02ZPERPBM8403	१८.०७.२००९ विस्तार अधि.	१०.०९.१९८४	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती २९.०९.२०१२	०७.०२.२०१५	नाही
२४७.	श्री.जगदीप ज्ञा.वाघमारे	जालना	02ZPEJDWM7701	०४.०९.२००८ कृषी अधि.	११.११.१९७७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०१.१०.२०१२	१२.०८.२०१४	नाही
२४८.	श्री.बबन ल.कांबळे	रायगड	02ZPEBLKM8001	०१.१०.२०१२ कृषी अधि.	१०.०३.१९८०	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०१.१०.२०१२	०१.१०.२०१२	नाही
२४९.	श्री.मनोहर दि.सोनटक्के	गडचिरोली	02ZPEMDSM6203	२७.१२.१९८९ ग्रामसेवक.	०१.०७.१९६२	पदोन्नती	भजब	खुला	लागू नाही	पदोन्नती १४.०१.२०१३	१७.०७.२०१६	नाही
२५०.	श्री.रविंद्र रा.वंजारी	भंडारा	02ZPERRWM7001	३०.०६.२००३ विस्तार अधि.	२२.१२.१९७०	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०७.०२.२०१३	०७.०२.२०१३	नाही
२५१.	श्री.राजू ब.ढेपले	जळगाव	02ZPERBDM8001	०४.१०.२००७ विस्तार अधि.	०१.०६.१९८०	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती १६.०३.२०१३	१८.०३.२०१३	नाही
२५२.	श्री.चरणदास स.बारबुधे	वर्धा	02ZPECSBM6201	२५.०६.१९९० ग्राम वि.अधि.	०५.०१.१९६२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०६.०५.२०१३	०३.११.२००९	नाही
२५३.	श्री.सुभाष शा.पाचपुते	हिंगोली	02ZPESSPM7608	०७.०३.१९९६ ग्रामसेवक	१०.०१.१९७६	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती २९.०५.२०१३	१९.१२.२०१७	नाही
२५४.	श्री.अनिरुध्द ज्ञा.सानप	बीड	02ZPEADSM8702	१८.०६.२०१३ कृषी अधि.	०२.०२.१९८७	सरळसेवा	भज ड	खुला	आहे	सरळसेवा १८.०६.२०१३	१८.०६.२०१३	नाही
२५५.	श्री.सुनील क.परिहार	बुलढाणा	02ZPESKTM8801	१८.०६.२०१३ कृषि अधि.	२१.०५.१९८८	सरळसेवा	विजाअ	खुला	आहे	सरळसेवा १८.०६.२०१३	०१.०३.२०१९	नाही

२५६.	श्रीम.सुषमा कि.रामटेके	गडचिरोली	02ZPESKRF8001	१९.०६.२०१३ कृषि अधि.	२७.०६.१९८०	सरळसेवा	अनु.जाती	खुला	लागू नाही	सरळसेवा १९.०६.२०१३	०१.०६.२०१६	नाही
२५७.	श्री.किशोर बा.अंधारे	उस्मानाबाद	02ZPEKBAM8501	२६.०६.२०१३ कृषि अधि.	०८.०३.१९८५	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २६.०६.२०१३	२६.०६.२०१३	नाही
२५८.	श्री.महेंद्र सु.डेहनकर	वर्धा	02ZPEMSDM8501	०९.०७.२०१३ कृषि अधि.	२७.०७.१९८५	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ०९.०७.२०१३	०९.०७.२०१३	नाही
२५९.	श्री.अमोल अ.डाके	बीड	02ZPEAADM8301	१२.०९.२००६ विस्तार अधि.	२९.०९.१९८३	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ११.०७.२०१३	११.०७.२०१३	नाही
२६०.	श्री.अशोक गं.राठोड	बीड	02ZPEAGRM8001	०८.०९.२००८ विस्तार अधि.	१६.०७.१९८०	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती १२.०७.२०१३	१२.०७.२०१३	नाही
२६१.	श्री.विकास मा.चौधरी	भंडारा	02ZPEVMCM8901	१९.०७.२०१३ कृषि अधि.	२४.१०.१९८९	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा १९.०७.२०१३	१९.०७.२०१३	नाही
२६२.	श्री.राहूल वि.कदम	अहमदनगर	02ZPERVKM8701	०६.०८.२०१३ कृषि अधि.	०२.०३.१९८७	सरळसेवा	अनु.जाती	खुला	आहे	सरळसेवा ०६.०८.२०१३	०६.०८.२०१३	नाही
२६३.	श्री.अशोक मा.शेळके	अहमदनगर	02ZPEAMSM8203	०८.०८.२०१३ कृषि अधि.	१६.०५.१९८२	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा ०८.०८.२०१३	०८.०८.२०१३	नाही
२६४.	श्री.सुनिल बा.मोहेकर	यवतमाळ	02ZPESBMM7002	१०.०१.२००७ विस्तार अधि.	०६.०५.१९७२	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती १०.०८.२०१३	२६.०५.२०१७	नाही
२६५.	श्रीम.भाग्यश्री सां.अडपावार	यवतमाळ	02ZPEBSAF8301	०१.०९.२००८ विस्तार अधि.	१६.१२.१९८३	पदोन्नती	भजब	भजब	लागू नाही	पदोन्नती १०.०८.२०१३	१०.१०.२०१३	नाही

२६६.	श्री. रामकृष्ण ना.जगताप	अहमदनगर	02ZPERNJM8701	१२.०८.२०१३ कृषि अधि.	१४.०३.१९८७	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा १२.०८.२०१३	१२.०८.२०१३	नाही
२६७.	श्री.शिवराम मा.मुंडे	नांदेड	02ZPESMMM8502	१९.०८.२०१३ कृषि अधि.	२५.१२.१९८५	सरळसेवा	भजड	खुला	आहे	सरळसेवा १९.०८.२०१३	१९.०८.२०१३	नाही
२६८.	श्रीम.छाया दं.देशमुख	नांदेड	02ZPECDDF8201	२३.०८.२०१३ कृषि अधि.	२८.०४.१९८२	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २३.०८.२०१३	२३.०८.२०१३	नाही
२६९.	श्री.नितीन ह.चव्हाण	सोलापूर	02ZPENHCM8601	२३.०८.२०१३ कृषी अधिकारी	०२.०६.१९८६	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २३.०८.२०१३	२६.०८.२०१३	नाही
२७०.	श्री.सुरेश रा.रामागडे	अमरावती	02ZPESRRM6903	१३.०७.१९९४ विस्तार अधि.	११.१२.१९६९	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती २८.०८.२०१३	२५.०९.२०१३	नाही
२७१.	श्री.राहूल सु.चौधरी	अमरावती	02ZPERSCM7801	०४.१०.२००७ विस्तार अधि.	१०.०१.१९७८	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २८.०८.२०१३	३१.१२.२०१३	नाही
२७२.	श्री.रवि दे.उईके	अमरावती	02ZPERDUM8301	१४.१०.२००६ विस्तार अधि.	३०.०६.१९८३	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती २८.०८.२०१३	१०.१२.२०१३	नाही
२७३.	श्री.उध्दव सं.भायेकर	अमरावती	02ZPEUSBM8502	२९.०९.२००८ विस्तार अधि.	०२.०५.१९८५	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २८.०८.२०१३	२३.०९.२००८	नाही
२७४.	श्रीम.रत्नमाला भ.शिंदे	अहमदनगर	02ZPERBSF8001	०८.१०.२०१३ विस्तार अधि.	१०.०२.१९८०	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा ०८.१०.२०१३	०१.०६.२०१६	नाही
२७५.	श्री.प्रशांत जा.जाधव	पालघर	02ZPEPJJM8401	२२.१०.२०१३ कृषी अधि.	२५.०१.१९८४	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २२.१०.२०१३	२२.१०.२०१३	नाही

२७६.	श्रीम.स्मिता रा.पाटील	पालघर	02ZPESRPF8401	२३.१०.२०१३ कृषी अधि.	२२.०८.१९८४	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा २३.१०.२०१३	०८.०६.२०१७	नाही
२७७.	श्री.लक्ष्मण रा.नवलकर	अमरावती	02ZPELRNM8201	०६.१०.२००७ विस्तार अधि.	०२.०१.१९८२	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती २८.१०.२०१३	०९.०६.२०१७	नाही
२७८.	श्री.संदिप दि.मोगल	नाशिक	02ZPESVMM7901	२४.०८.२०१४ कृषी अधि.	०१.०६.१९७९	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा १२.११.२०१३	१४.११.२०१३	नाही
२७९.	श्री.प्रशांत लक्ष्मण वास्ते	नाशिक	02ZPEPLVM8601	१६.११.२०१३ कृषी अधि.	०७.११.१९८६	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	सरळसेवा १६.११.२०१३	१६.११.२०१३	नाही
२८०.	श्री.विकास का.कालुखे	सोलापूर	02ZPEVKKM8501	कृषी अधिकारी	२८.०५.१९८५	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	सरळसेवा १९.११.२०१३	१९.११.२०१३	नाही
२८१.	श्री.रविकांत सु.पवार	नाशिक	02ZPERSPM7603	०३.०९.२०१२ कृषी अधि.	१६.०३.१९७६	सरळसेवा	भज क	खुला	लागु नाही	सरळसेवा २१.११.२०१३	२१.११.२०१३	नाही
२८२.	श्री.प्रमोदकुमार मं.कागदी मेश्राम	गोंदिया	02ZPEPMKM6808	०६.०९.१९९६ विस्तार अधि.	१५.०९.१९६८	पदोन्नती	भजब	भजब	आहे	पदोन्नती ०६.१२.२०१३	०६.१२.२०१३	नाही
२८३.	श्री.रविंद्र ह.राठोड	नागपूर	02ZPERHRM8501	३१.१२.२०१३ कृषी अधि.	१६.१२.१९८५	सरळसेवा	विजा अ	खुला	आहे	सरळसेवा ३१.१२.२०१३	०३.०१.२०१४	नाही
२८४.	श्री.मोहन ला.वाघमारे	परभणी	02ZPEMLWM6501	०५.०२.१९९१ ग्रामसेवक	०२.०३.१९६५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०१.०१.२०१४	०१.०१.२०१४	नाही
२८५.	श्री.नारायण नि.कुटवाड	परभणी	02ZPEKNNM7401	२७.०६.२००३ विस्तार अधि.	०७.०६.१९७४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.०१.२०१४	०१.०१.२०१४	नाही

२८६.	श्री.यशपाल म.सातपूते	लातूर	02ZPEYMSM8501	०८.०७.२०११ विस्तार अधि.	०३.०४.१९८५	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २०.०१.२०१४	०१.०२.२०१४	नाही
२८७.	श्रीम. रोहिणी गो.मोघाड	वाशिम	02ZPERGMF8602	२३.०१.२०१४ कृषि अधि.	१७.११.१९८६	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा २३.०१.२०१४	२३.०१.२०१४	नाही
२८८.	श्री.संदेश बा.गायकवाड	बुलढाणा	02ZPESBGM7704	१४.०५.२००३ विस्तार अधि.	२४.०९.१९७७	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ०८.०३.२०१४	०८.०३.२०१४	नाही
२८९.	गणेश औ.यादव	यवतमाळ	02ZPEGAYM8401	२७.०१.२०१४ कृषि अधि.	०६.०१.१९८४	सरळसेवा	खुला	खुला	आहे	सरळसेवा ०२.०४.२०१४	०४.०२.२०१४	नाही
२९०.	श्री.निलेश नि.भोयर	चंद्रपूर	02ZPENNBGM8002	२१.०७.२००६ विस्तार अधि.	०२.०४.१९८०	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती १७.०५.२०१४	१९.०५.२०१४	नाही
२९१.	श्री.श्रीकांत अ.गोसावी	सातारा	02ZPESAGM6702	०५.०९.१९८५ ग्रामसेवक	०१.०६.१९६७	पदोन्नती	भजब	खुला	आहे	पदोन्नती १६.०६.२०१४	०१.०६.२०१६	नाही
२९२.	श्री.संजीव ह.लहाने	नांदेड	02ZPESHLM6902	१४.०९.२००० विस्तार अधि.	०३.०७.१९६९	पदोन्नती	भजड	खुला	आहे	पदोन्नती २४.०६.२०१४	२६.०६.२०१४	नाही
२९३.	श्री.यादव बि.पदा	गडचिरोली	02ZPEYBPM7802	२९.०४.२००३ विस्तार अधि.	२५.०५.१९७८	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २३.०७.२०१४	०१.०६.२०१७	नाही
२९४.	श्री.किरणकुमार र सु.शिंदे	नाशिक	02ZPEKSSM7401	१०.०४.२००३ विस्तार अधि.	२.०५.१९७४	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती २५.०८.२०१४	२६.०८.२०१४	प्रलंबित
२९५.	श्री.हणमंत रा.बोयनर	औरंगाबाद	02ZPEHRBM6901	२२.०७.२००३ विस्तार अधि.	०७.०५.१९६९	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ०४.०९.२०१४	०४.०९.२०१४	नाही

२९६.	श्री.विजयकुमार पां.पुरी	औरंगाबाद	02ZPEVPPM7001	२६.०३.१९९६ विस्तार अधि.	०६.०१.१९७०	पदोन्नती	भज ब	भज ब	आहे	पदोन्नती ०४.०९.२०१४	०५.०९.२०१४	नाही
२९७.	श्री.रविकिरण श.दिक्षीत	औरंगाबाद	02ZPERSDM7402	१४.०७.२००३ विस्तार अधि.	१४.०४.१९७४	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ०४.०९.२०१४	०४.०९.२०१४	नाही
२९८.	श्री.रामनाथ कृ.गोडे	पालघर	02ZPERKGM6901	२२.०४.१९९८ विस्तार अधि.	०१.०६.१९६९	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ०१.१०.२०१४	०१.०६.२०१७	नाही
२९९.	श्री.शिरीष शि.भोकरे	कोल्हापूर	02ZPEAABM7905	०१.०२.२००६ विस्तार अधि.	२०.११.१९७९	सरळसेवा	भोई	भोई	आहे	पदोन्नती १७.११.२०१४	१७.११.२०१४	नाही
३००.	श्री.भिमा रा.पाटील	परभणी	02ZPEBRPM8203	२१.११.२०१४ कृषी अधि.	०७.०४.१९८३	सरळसेवा	इमाव	इमाव	आहे	सरळसेवा २१.११.२०१४	०१.१२.२०१४	नाही
३०१.	श्री.किशोर वि.आळणे	परभणी	02ZPEKVAM8401	२१.११.२०१४ कृषी अधि.	२३.०४.१९८४	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	सरळसेवा २१.११.२०१४	२१.११.२०१४	नाही
३०२.	श्री.महेश बा.नागपूरकर	नाशिक	02ZPEMBNM7901	०३.०१.२०१२ विस्तार अधि.	२०.०६.१९७९	पदोन्नती	विमाप्र	विमाप्र	आहे	पदोन्नती २७.११.२०१४	२७.११.२०१४	नाही
३०३.	श्री.रामेश्वर मा.गवई	हिंगोली	02ZPERMGM9001	२७.११.२०१४ कृषि अधि.	१७.०४.१९९०	सरळसेवा	विमाप्र	खुला	लागू नाही	सरळसेवा २७.११.२०१४	२७.११.२०१४	नाही
३०४.	श्री.प्रणय अ.हिरे	नाशिक	02ZPEPAHM8802	१६.११.२०१३ कृषि अधि.	१२.०९.१९८८	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा १५.१२.२०१४	१६.१२.२०१४	नाही
३०५.	श्री.वाळीबा ना.उघडे	अहमदनगर	02ZPEVNUM8301	१९.०१.२०१५ कृषि अधि.	०१.०६.१९८३	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा १९.०१.२०१५	१९.०१.२०१५	नाही

३०६.	श्री.सारंग सु.दुगम	अहमदनगर	02ZPESSDM8701	२३.०१.२०१५ कृषी अधि.	२६.०३.१९८७	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	सरळसेवा २३.०१.२०१५	२३.०१.२०१५	नाही
३०७.	श्री.श्रीनिवास मा.सरकटे	रायगड	02ZPESMSM8403	१८.०५.२०१५ कृषी अधि.	१२.०६.१९८४	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा १८.०५.२०१५	१८.०५.२०१५	नाही
३०८.	श्री.बाळासाहेब भा.रास्कर	अहमदनगर	02ZPEBBRM7101	१३.०९.१९९१ ग्रामसेवक	०१.०६.१९७१	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १९.०५.२०१५	०१.०७.२०१२	नाही
३०९.	श्री.राजेंद्र ज.साळवे	नंदूरबार	02ZPERJSM6902	०९.०९.१९९३ ग्रामसेवक	१३.०८.१९६९	पदोन्नती	विमाप्र	विमाप्र	आहे	पदोन्नती २०.०५.२०१५	०१.०६.२०१५	नाही
३१०.	श्री.जितेंद्र वि.तोडासे	नागपूर	02ZPEJVTM8702	२८.०५.२०१५ कृषी अधि.	२६.०१.१९८७	सरळसेवा	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	सरळसेवा २८.०५.२०१५	२८.०५.२०१५	नाही
३११.	डॉ.गजानन शं.नारकर	कोल्हापूर	02ZPEGSNM7601	१०.०४.२००३ विस्तार अधि.	०१.०६.१९७६	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०४.०६.२०१५	०४.०६.२०१५	नाही
३१२.	श्री.अतुल रा.येडे	गोंदिया	02ZPEARYM7702	०१.१०.२००३ विस्तार अधि.	०९.०१.१९७७	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०६.०६.२०१५	०६.०६.२०१५	नाही
३१३.	श्री.संजय गु.वसावे	रायगड	02ZPESGVM6701	२४.१०.१९९७ विस्तार अधि.	१४.०३.१९६७	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती १२.०६.२०१५	०८.०७.२०१६	नाही
३१४.	श्री.अर्जून ता.खर्जे	सांगली	02ZPEATKM7001	०४.०६.१९९३ ग्रामसेवक	०२.०६.१९७०	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती १५.०६.२०१५	१५.०६.२०१५	नाही
३१५.	श्री.अंबादास दौ.बावणे	बुलढाणा	02ZPEADBM6601	२१.०४.१९९० विस्तार अधि.	०५.०८.१९६६	पदोन्नती	भजब	खुला	आहे	पदोन्नती २५.०६.२०१५	२५.०६.२०१५	नाही

३१६.	श्री.बबन ग.रडके	वर्धा	02ZPEBGRM6201	२८.१२.१९८९ ग्रामवि.अधि.	०५.०३.१९६२	पदोन्नती	भज क	खुला	आहे	पदोन्नती २८.०७.२०१६	१९.०७.२०१२	नाही
३१७.	श्री.दिनेश बा.चौधरी	वर्धा	02ZPEDBCM7001	१२.११.१९९९ विस्तार अधि.	०७.०३.१९७०	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २८.०७.२०१६	०१.०८.२०१६	नाही
३१८.	श्री.भानुदास ना.वरेकर	सांगली	02ZPEBNVM6401	०३.१०.१९८३ ग्रामसेवक	०१.०६.१९६४	पदोन्नती	खुला	खुला	आहे	पदोन्नती २२.०८.२०१५	२२.०८.२०१५	नाही
३१९.	श्री.गंगाधर द.भदेवाड	बीड	02ZPEGDBM7601	१९.१२.२००६ विस्तार अधि.	१२.०६.१९७६	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ०८.१०.२०१५	०८.१०.२०१५	नाही
३२०.	श्रीम.रेणूताई म. दुधे	गडचिरोली	02ZPERMDF7901	०५.१२.२००६ विस्तार अधि.	१६.१२.१९७९	पदोन्नती	अनु.जाती	खुला	लागू नाही	पदोन्नती ०९.१०.२०१५	०९.१०.२०१५	नाही
३२१.	श्री.संजय ग.जानवलकर	रत्नागिरी	02ZPESGJM6501	१९.०४.१९८५ विस्तार अधि.	०९.१०.१९६५	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती ११.१२.२०१५	११.१२.२०१५	नाही
३२२.	श्री.गणेश म.सहारे	यवतमाळ	02ZPEGMSM7501	०२.०३.२००० विस्तार अधि.	०९.०१.१९७३	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती १४.१२.२०१५	०६.०१.२०१६	नाही
३२३.	श्री.अतुलकुमार ग.कदम	यवतमाळ	02ZPEAGKM7502	२८.०८.२००६ विस्तार अधि.	१७.१२.१९७५	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती १४.१२.२०१५	१९.१२.२०१५	नाही
३२४.	श्री.राहूल पुं.डाखोरे	यवतमाळ	02ZPERPDM7001	१३.०२.२००८ विस्तार अधि.	२१.०५.१९७८	पदोन्नती	भजक	भजक	आहे	पदोन्नती १४.१२.२०१५	१९.१२.२०१५	नाही
३२५.	श्रीम.दिप्ती गि.बावधनकर	सातारा	02ZPEDGBF8601	२९.०६.२०११ विस्तार अधि.	१५.१०.१९८६	पदोन्नती	भज ब	भज ब	आहे	पदोन्नती २२.१२.२०१५	०१.०१.२०१६	नाही

३२६.	श्री.रवि मा.राणे	अमरावती	02ZPERMRM7304	०१.०८.१९९८ विस्तार अधि.	१७.०३.१९७३	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती २३.१२.२०१५	०८.०७.२०१७	नाही
३२७.	श्री.धर्मनाथ सु.काकडे	जालना	02ZPEDSKM8905	२८.१२.२०१५ कृषी अधि.	०५.०६.१९८९	सरळसेवा	खुला	खुला	लागू नाही	सरळसेवा २८.१२.२०१५	२८.१२.२०१५	नाही
३२८.	श्री.संतोष वे.भालेराव	औरंगाबाद	02ZPESVBM9002	०४.१०.२०१६ कृषी अधि.	११.०५.१९९०	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०४.०१.२०१६	०४.०१.२०१६	नाही
३२९.	श्री.संजय रा.गुंजलवार	लातूर	02ZPESRGM8002	०८.०१.२०१६ कृषी अधि.	२४.०८.१९८०	सरळसेवा	विमाप्र	विमाप्र	आहे	सरळसेवा ०८.०१.२०१६	०८.०१.२०१६	नाही
३३०.	श्री.निलेश प्र.बुधवंत	पुणे	02ZPENPBM8201	०४.१०.२००७ विस्तार अधि.	११.०७.१९८२	पदोन्नती	भज ड	खुला	आहे	पदोन्नती २२.०१.२०१६	२२.०१.२०१६	नाही
३३१.	श्री.युवराज दि.कारंडे	पुणे	02ZPEYDKM6801	२१.१०.१९८६ ग्रामसेवक	१०.०५.१९६८	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०८.०२.२०१६	०८.०२.२०१६	नाही
३३२.	श्री.पुंडलिक बा.गुरुपवार	नांदेड	02ZPEPBGM6302	१५.१२.१९८६ ग्रामसेवक	०३.०२.१९६३	पदोन्नती	विमाप्र	खुला	आहे	पदोन्नती ०१.०३.२०१६	०१.०३.२०१६	नाही
३३३.	श्रीम.रश्मी दि.ओहोळ	पुणे	02ZPERDAF9001	०१.०४.२०१६ कृषी अधि.	०३.०८.१९९०	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	सरळसेवा ०१.०४.२०१६	०१.०४.२०१६	नाही
३३४.	श्री.गजानन ना.गिरहे	अमरावती	02ZPEGNGM7503	०२.०६.२०१० विस्तार अधि.	१७.०३.१९७३	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ३१.०५.२०१६	०९.०६.२०१६	नाही
३३५.	श्री.राजकुमार ब.सावळे	अमरावती	02ZPERBSM8601	०२.०६.२०१० विस्तार अधि.	१७.०४.१९८६	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ३१.०५.२०१६	०६.०६.२०१६	नाही

३३६.	श्री.श्रीकृष्ण कां.घावट	रत्नागिरी	02ZPESKGM6203	२०.०५.१९८५ विस्तार अधि.	०७.०८.१९६२	पदोन्नती	विमाप्र	खुला	आहे	पदोन्नती ०४.०८.२०१७	०४.०८.२०१७	नाही
३३७.	श्री.संतोष गं.म्हेत्रे	रत्नागिरी	02ZPESGMM6904	३१.०३.१९९० विस्तार अधि.	१९.०१.१९६९	पदोन्नती	भज क	खुला	आहे	पदोन्नती ०४.०८.२०१७	०४.०८.२०१७	नाही
३३८.	श्रीम.जयश्री शं.रेवाळे	रत्नागिरी	02ZPEJSRF7201	०१.०४.२००३ विस्तार अधि.	१७.०१.१९७२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०४.०८.२०१७	०१.०२.२०१९	नाही
३३९.	श्री.विश्वास बा.पवार	रत्नागिरी	02ZPEVBPM7505	२६.०५.१९९८ विस्तार अधि.	२८.०५.१९७५	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती ०४.०८.२०१७	०४.०८.२०१७	नाही
३४०.	श्री.सुरांत भि.एकल	रत्नागिरी	02ZPESBEM7801	०८.०८.२०१२ विस्तार अधि.	११.०७.१९७८	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०४.०८.२०१७	०४.०८.२०१७	नाही
३४१.	श्री. रोहिदास आ.राठोड	उस्मानाबाद	02ZPERARM7301	१८.१०.२००७ विस्तार अधि.	२५.०३.१९७३	पदोन्नती	विजा अ	विजा अ	आहे	पदोन्नती २६.१०.२०१६	२६.१०.२०१६	नाही
३४२.	श्री.बालाजी या.केदासे	लातूर	02ZPEKBYM7801	१६.०७.२०१३ विस्तार अधि.	०१.०१.१९७८	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २९.१०.२०१६	०३.११.२०१६	नाही
३४३.	श्री.रविकिरण सु.नावकार	बुलढाणा	02ZPERSNM7902	२१.०७.२००६ विस्तार अधि.	१५.१२.१९७९	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०७.१२.२०१६	०७.१२.२०१६	नाही
३४४.	श्रीम.हेमांगी र.जाधव	कोल्हापूर	02ZPEHRJF7701	३०.०४.२००७ विस्तार अधि.	२९.०३.१९९७	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १५.१२.२०१६	१५.१२.२०१६	नाही
३४५.	श्री.संजय श्री.न्यायमुर्ती	भंडारा	02ZPESSNM8103	२०.०७.२००६ विस्तार अधि.	०१.०३.१९८१	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमा ती	आहे	पदोन्नती ०२.०१.२०१७	०२.०१.२०१७	नाही

३४६.	श्री.बब्रुवाहन ना.मेहर	भंडारा	02ZPEBNMM7101	३०.०६.२००३ विस्तार अधि.	१३.०५.१९७१	पदोन्नती	भजब	खुला	आहे	पदोन्नती १६.०४.२०१७	१६.०४.२०१७	नाही
३४७.	श्रीम.सारीका दि.लोकरे	उस्मानाबाद	02ZPESDLF8101	१४.०८.२००६ विस्तार अधि.	०९.०९.१९८१	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०६.०५.२०१७	०६.०५.२०१७	नाही
३४८.	श्री.प्रशांत वि.देशमुख	नांदेड	02ZPEPVDM8201	०१.११.२००८ विस्तार अधि.	२५.१२.१९८२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ११.०५.२०१७	११.०५.२०१७	नाही
३४९.	श्री.ज्ञानदेव कि.गुरगुडे	अहमदनगर	02ZPEDKGM7201	२१.०१.१९९१ ग्रामसेवक	२०.०१.१९७२	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती १२.०५.२०१७	०८.०६.२०१७	नाही
३५०.	श्री.अमर कि.फडतरे	पुणे	02ZPEAKPM8101	०५.१०.२००७ विस्तार अधि.	२५.०७.१९८२	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०१.०६.२०१७	०१.०६.२०१७	नाही
३५१.	श्री.जयंत स.सोनोने	अकोला	02ZPEJSSM7501	०१.०९.२००९ विस्तार अधि.	२४.०७.१९७५	पदोन्नती	अनु.जाती	खुला	आहे	पदोन्नती २९.०६.२०१७	२९.०६.२०१७	नाही
३५२.	श्री.भरतसिंग ज.चव्हाण	अकोला	02ZPEBJCM8201	२१.०८.२००९ विस्तार अधि.	२४.०५.१९८२	पदोन्नती	विजाअ	विजाअ	आहे	पदोन्नती २९.०६.२०१७	१०.०७.२०१७	नाही
३५३.	श्रीम.राजश्री व. ठाकरे	यवतमाळ	02ZPERVTF7001	०१.०१.२००८ विस्तार अधि.	०९.०६.१९७०	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ३१.०८.२०१७	०७.०९.२०१७	नाही
३५४.	श्री.पंकज रा.बरडे	यवतमाळ	02ZPEPRBM7601	१९.१०.२००७ विस्तार अधि.	२१.०४.१९७६	पदोन्नती	इमाव	इमाव	आहे	पदोन्नती ३१.०८.२०१७	१८.०९.२०१७	नाही
३५५.	श्रीम.पल्लवी ग.देशमुख	यवतमाळ	02ZPEPGDF8301	१०.०१.२००७ विस्तार अधि.	२४.०३.१९८३	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ३१.०८.२०१७	१३.०९.२०१७	नाही

३५६.	श्री.जितेंद्र कि.गेडाम	गडचिरोली	02ZPEJKGM7301	०५.१२.२००६ विस्तार अधि.	१०.०३.१९७३	सरळसेवा	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती २०.०९.२०१७	०१.१०.२०१७	नाही
३५७.	श्री.विशाल म.जाधव	रत्नागिरी	02ZPEVMJM7501	विस्तार अधि.	०२.०५.१९७५	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती ०९.११.२०१७	०९.११.२०१७	नाही
३५८.	श्री.संतोष अ.जाधव	जालना	02ZPESAJM7503	२६.०९.२००७ विस्तार अधि.	०२.०७.१९७५	पदोन्नती	विजा अ	खुला	आहे	पदोन्नती ११.०१.२०१८	१२.०१.२०१८	नाही
३५९.	श्री.रविंद्र दि.डुबे	वर्धा	02ZPERDDM7105	२४.०४.२००३ विस्तार अधि.	०९.१०.१९७१	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०६.०२.२०१८	२१.०२.२०१८	नाही
३६०.	श्री.मनोज व.नागपुरकर	वर्धा	02ZPEMVNM7402	२२.०४.२००३ विस्तार अधि.	०७.०२.१९७४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०६.०२.२०१८	१२.०३.२०१८	नाही
३६१.	श्रीम.शितल म.मैड	अहमदनगर	02ZPESMMF8402	०२.११.२००६ विस्तार अधि.	१८.०५.१९८४	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २२.०२.२०१८	०१.०३.२०१८	नाही
३६२.	श्री.लक्ष्मण अ.पाटील	जळगाव	02ZPELAPM7201	२९.१०.१९९३ ग्रामसेवक	३०.१०.१९७२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १४.०३.२०१८	२२.०३.२०१८	नाही
३६३.	श्री.अरविंद श्री.आकात	सांगली	02ZPEASAM8102	२३.०५.२०१२ विस्तार अधि.	११.०९.१९८१	पदोन्नती	खुला	खुला	आहे	पदोन्नती २०.०३.२०१८	२०.०३.२०१८	नाही
३६४.	श्री.हिरालाल बा.धारकर	वर्धा	02ZPEHBDM7002	२२.११.२००४ विस्तार अधि.	२५.०७.१९७०	पदोन्नती	अनु.जमात	खुला	आहे	पदोन्नती २५.०५.२०१८	२०.०८.२०१८	नाही
३६५.	श्री.वैजनाथ शे.निरडे	उस्मानाबाद	02ZPEVSNM8301	२०.०८.२००८ विस्तार अधि.	०३.०६.१९८३	पदोन्नती	अनु.जमाती	अनु.जमाती	आहे	पदोन्नती १६.०६.२०१८	१६.०६.२०१८	नाही

३६६.	श्री.सुनिल स.सुर्यवंशी	अमरावती	02ZPESSM8307	१२.०६.२००९ विस्तार अधि.	२७.०४.१९८३	पदोन्नती	अनु.जाती	अनु.जाती	आहे	पदोन्नती ३१.०८.२०१८	२१.०८.२०१८	नाही
३६७.	श्री.सुनिल भा.विटनोर	नाशिक	02ZPESBVM7501	०९.०४.२००३ विस्तार अधि.	२४.०५.१९७५	सरळसेवा	भज-क	भज-क	आहे	पदोन्नती १८.०९.२०१८	०१.०६.२०१६	प्रलंबित
३६८.	श्री.सुभाष ल.अवचार	वाशिम	02ZPESLAM7001	३१.१२.१९९६ विस्तार अधि.	१७.०६.१९७०	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.१०.२०१८	०१.१०.२०१८	नाही
३६९.	श्री.बाबासाहेब भि.शिंदे	पालघर	02ZPEBBSM7901	१८.०७.२००८ विस्तार अधि.	०१.०६.१९७९	सरळसेवा	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०१.१०.२०१८	१६.१०.२०१८	नाही
३७०.	श्री.प्रशांत सा.पाटील	पालघर	02ZPEPSPM8501	१८.०७.२००८ विस्तार अधि.	१३.०५.१९८५	सरळसेवा	इमाव	खुला	लागू नाही	पदोन्नती ०१.१०.२०१८	३१.१२.०१६	नाही
३७१.	श्री.पुंडलिक रा.माने	नांदेड	02ZPEPRMM8202	०८.१२.२००८ विस्तार अधि.	१९.०५.१९८२	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ०४.१०.२०१८	०४.१०.२०१८	नाही
३७२.	श्री.उमेश ऋ.काटे	सोलापूर	02ZPEURKM7601	विस्तार अधि.	२९.१०.१९७६	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ०८.१०.२०१८	१०.१०.२०१८	नाही
३७३.	श्री.संजय जा.बुवा	सोलापूर	02ZPESJBM7701	विस्तार अधि.	२२.११.१९७७	पदोन्नती	भज ब	खुला	आहे	पदोन्नती ०८.१०.२०१८	१०.१०.२०१८	नाही
३७४.	श्री.दत्ता पो.रावते	सोलापूर	02ZPEDPR8001	विस्तार अधि.	१६.११.१९८०	पदोन्नती	अनु.जमात	खुला	आहे	पदोन्नती ०८.१०.२०१८	११.१०.२०१८	नाही
३७५.	श्री.विश्वास पं.पवार	जळगाव	02ZPEVPPM7201	२०.०३.१९८६ ग्रामसेवक	०१.०६.१९६५	पदोन्नती	खुला	खुला	लागू नाही	पदोन्नती ११.१०.२०१८	०३.११.२०१८	नाही

३७६.	श्रीम.प्रतिक्षा वि.सोनवणे	जळगाव	02ZPEPVSF8203	०५.१०.२००७ विस्तार अधि.	०६.१०.१९८२	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती ११.१०.२०१८	११.१०.२०१८	नाही
३७७.	श्री.भगवान रा.लवंगे	बुलढाणा	02ZPEBRLM7701	१२.०५.१९९९ ग्रामसेवक	२४.०५.१९७७	पदोन्नती	भजक	खुला	आहे	पदोन्नती २०.१०.२०१८	२०.१०.२०१८	नाही
३७८.	श्री.विनायक तु.शिंदे	वाशिम	02ZPEVTSM6702	२७.१२.१९८९ विस्तार अधि.	०२.०५.१९६७	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २३.१०.२०१८	२३.१०.२०१८	नाही
३७९.	श्रीम.प्रिती रा.पाटील	बुलढाणा	02ZPEPRPF8102	२१.०७.२००६ विस्तार अधि.	०४.०९.१९८१	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २३.१०.२०१८	२३.१०.२०१८	नाही
३८०.	श्री.संदीप रं.सोनुने	बुलढाणा	02ZPESRSM7709	२४.०७.२००६ विस्तार अधि.	०५.१२.१९७७	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती २४.१०.२०१८	२४.१०.२०१८	नाही
३८१.	श्री.परेश सु. सुर्वे	रत्नागिरी	02ZPEPSSM8106	०१.०४.२००३ विस्तार अधि.	१७.०३.१९८१	पदोन्नती	इमाव	खुला	आहे	पदोन्नती १८.०२.२०१९	१८.०२.२०१९	नाही